



वसई जनता सहकारी बँक लि.

मोबाईल / IMPS / UPI सह डिजिटल बँकिंग सेवा परिपूर्ण

५२ वा वार्षिक अहवाल

सन २०२४-२०२५

हिरक महोत्सवाकडे बँकेची उत्कर्षमय वाटचाल

क्षण हे उत्कर्षाचे



सन २०२३-२४ चा

पदमभूषण कै. वसंतदादा पाटील
उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार
स्विकारताना बँकेचे अध्यक्ष,
उपाध्यक्ष, संचालक व अधिकारी



नायगाव शाखा
उद्घाटन समारंभ

सहकार महर्षी
डॉमणिक घोन्सालवीस

सर्वोत्कृष्ट
बँक पुरस्कार

वसई जनता
सहकारी बँक लि.



सन २०२३-२४ च्या

उत्तम कामगिरीबद्दल

प्राप्त झालेला

अविज पब्लिकेशनचा

बँको पुरस्कार





**वसई जनता
सहकारी बँक लि.**

विद्यमान संचालक मंडळ



श्री. महेश सिताराम देसाई
अध्यक्ष



श्री. विवेक वसंत काणे
उपाध्यक्ष



श्री. सदेश लखुजी जाधव
संचालक



सौ. मेघना संजय कुलकर्णी
संचालिका



श्री. संजय नारायण देशमुख
संचालक



श्री. हेमंत नारायण वझे
संचालक



श्री. ललित पुनमचंद जैन (सीए)
संचालक व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्ष



श्री. शैलेश दादाजी पाटील
संचालक



श्री. विनोद पद्माकर पिंपळे
संचालक



श्री. आनंद यशवंत पाटील
संचालक



श्री. गजानन रामचंद्र किणी
संचालक



श्री. प्रशांत प्रभाकर ठाकूर
संचालक



सौ. भारती सुरेश ठाकूर
संचालिका



श्री. अरुण सागरमल जैन
संचालक



श्री. मकरंद धनंजय सावे
संचालक
(दि. १५.०७.२०२४ पासून)



अॅड. श्री. तन्मय नितिन नेरकर
स्वीकृत संचालक



श्री. विनोदचंद्र व्यास
मुख्य कार्यकारी अधिकारी



श्री. जगदीश वसंत वझे
कर्मचारी प्रतिनिधी



श्री. निलेश अनंत दांडेकर
कर्मचारी प्रतिनिधी

विद्यमान बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य



श्री. चंद्रकांत बुधाजी उसनकर



श्री. अनिल वसंत चिपळूणकर



अॅड. श्री. नयन बाबुलाल जैन



श्री. राजीव आनंदाव गव्हाणकर
(दि. १२.०३.२०२५ पासून)



वसई जनता सहकारी बँक लि.



वसई जनता सहकारी बँक लि., वसई.

मुख्य कार्यालय : 'मृदंग' , आझाद रोड, पारनाका, वसई (प.) - ४०१ २०१.

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार - सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.००, साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
दूरध्वनी क्र : ०२५०-२३०८८९८ / २३०८३२७ / २३०८३७९ • Email : ho@vjsbl.com • IFSC : VASJ 0000001 • Website : www.vjsbl.com • Toll Free No.: 18002330340

शाखा कार्यालयीन वेळा व संपर्क क्रमांक

१) वसई शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: vasai@vjsbl.com • IFSC: VASJ0000002
मो.नं.: ८४८४८५२७८५/९२२५१०४९६२

३) भाईंदर (पूर्व) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: bhayander@vjsbl.com • IFSC: VASJ0000005
मो.नं.: ८९५६४६९३९५/९२२५१०५२४६

५) बोईसर शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: boisar@vjsbl.com • IFSC: VASJ0000007
मो.नं.: ८०८७०५३३९७/९२२५१०४९६६

७) विरार (पूर्व) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: virareast@vjsbl.com • IFSC: VASJ0000009
मो.नं.: ९२२५१३९३८४

९) वसई रोड (पश्चिम) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: vasairoad@vjsbl.com • IFSC: VASJ0000011
दूरध्वनी: ०२५०२३४९९११ मो.नं.: ९२२५३३२००६

११) भाईंदर (पश्चिम) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: bhayanderwest@vjsbl.com • IFSC: VASJ0000013
दूरध्वनी: ०२२२८१५२१५४ मो.नं.: ७४४७४२३०४४

२) निळेमोरे शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: nilemore@vjsbl.com • IFSC: VASJ0000003
मो.नं.: ९३०७८५६२९१/९२२५१०४९५४

४) नवघर शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: navghar@vjsbl.com • IFSC: VASJ0000006
दूरध्वनी: ०२५०२३९२५३९ मो.नं.: ९२२५१०४९६५

६) तुळीज शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: tulinj@vjsbl.com • IFSC: VASJ0000004
मो.नं.: ९३२५४९८१११/९२२५१३९३९०

८) डहाणू रोड (पश्चिम) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: dahanuroad@vjsbl.com • IFSC: VASJ0000010
दूरध्वनी: ०२५२८२२०२२० मो.नं.: ९२२५१४२००६

१०) विरार (पश्चिम) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: virarwest@vjsbl.com • IFSC: VASJ0000012
दूरध्वनी: ०२५०२५००२०२ मो.नं.: ९२२५१०९९९६

१२) पालघर (पश्चिम) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: palghar@vjsbl.com • IFSC: VASJ0000014
दूरध्वनी: ०२५२५२५०५५५ मो.नं.: ७७२०८४५९९९

१३) नायगांव (पूर्व) शाखा

सोमवार ते शुक्रवार व १ला, ३रा व ५वा शनिवार
सकाळी ९.४५ ते दुपारी १.१५ / दुपारी ४.३० ते सायं.६.४५
साप्ताहिक सुट्टी - २रा व ४था शनिवार, रविवार
Email: naigaoneast@vjsbl.com • IFSC: VASJ0000015 मो.नं.: ९२२५१०३००२



वसई जनता सहकारी बँक लि.



वसई जनता सहकारी बँक लि., वसई.

मुख्य कार्यालय : 'मृदगंध', आझाद रोड, पारनाका, वसई (प.) - ४०१ २०१.

नोंदणी क्र.: टी.एन.ए./बी.एन.के. १७०, दि. २१.०९.१९७३ लायसेन्स क्र.: डी.बी.ओ.डी./यु.बी.डी./एम्.एच./३६८ पी., दि. १०.१२.१९८३

दूरध्वनी क्र : ०२५०-२३०८८९८ / २३०८३२७ / २३०८३७९ • Email : ho@vjsbl.com • Website : www.vjsbl.com • Toll Free No.: 18002330340

* बावन्नाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस *

सर्व सन्माननीय सभासदांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, बँकेची बावन्नाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक १.०० वाजता 'क्रिडा मंडळ, वसई यांचे गणपतराव वर्तक क्रिडा भवन', न्यू इंग्लिश शाळेसमोर, चिमाजी आप्पा मैदानाजवळ, वसई गांव, वसई (पश्चिम) - ४०१ २०१ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत खालील विषयांवर विचार-विनिमय होईल. तरी सर्व सभासदांनी सभेस नियोजित वेळी उपस्थित रहावे, ही विनंती.

* सभेपुढील विषयांची सूची *

- दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या एकावन्नाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- सन २०२४-२०२५ या वर्षातील कामकाजाचा अहवाल, दिनांक ३१.०३.२०२५ अखेरचे ताळेबंद पत्रक व दिनांक ३१.०३.२०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचे नफा-तोटा पत्रक मंजूर करणे.
- सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरीता संचालक मंडळाने सुचविल्यानुसार नफा वाटणीस मंजूरी देणे.
- सन २०२४-२०२५ या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून त्याची नोंद घेणे.
- सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण दोषदुरुस्ती / पूर्तता अहवालास मान्यता देणे.
- सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी समावर्ती/अंतर्गत/टॅक्स हिशेब तपासनीसाठी नियुक्ती करणे व त्यांचा मेहेनताना ठरविणे.
- सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार व रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीस अधिन राहून वैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्तीस मंजूरी देणे.
- सन २०२५-२०२६ या वर्षाकरीता संचालक मंडळाने निश्चित केलेल्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
- संचालक मंडळाने केलेल्या शिफारशीनुसार व सन्मा. सहकार आयुक्तांच्या मंजूरीस अधिन राहून उपविधीमध्ये सुचविलेल्या बदलास मंजूरी देणे.
- धर्मादाय निधीतून संस्थांना देणगी देणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देणे.
- ५२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांची रजा मंजूर करणे.
- मा. अध्यक्षीय परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

मा. संचालक मंडळाच्या आदेशावरून
सही/-

विनोदचंद्र व्यास

मुख्य कार्यकारी अधिकारी.

ठिकाण : वसई

दि. १७/०६/२०२५

टिप :- (१) गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास, अर्धा तास थांबून, त्याच ठिकाणी, त्याच विषयांवर सभा घेण्यात येईल व त्या सभेस गणसंख्यापूर्तीची आवश्यकता राहणार नाही.

(२) ज्या सभासदांना बँकेच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारावयाचे असतील त्यांनी ते प्रश्न लिखित स्वरूपात दिनांक २४.०७.२०२५ पर्यंत मुख्य कार्यालयात पाठवावेत.

(३) सभासदांनी आपले भागदाखले/ ओळखपत्र मुख्य कार्यालय/शाखा कार्यालयातून घेवून जावेत.

(४) सर्व सभासदांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार KYC/ReKYC चे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सभासदांनी आपले खाते 'डेफ' (DEAF)/(Inoperative)वर्गावरील जाऊ नये यासाठी ते नियमित हाताळण्यात यावे. खात्यावर व्याजाच्या नोंदीशिवाय दरवर्षी आर्थिक व्यवहार होणे आवश्यक आहे.

(५) सभासदांनी सभेस उपस्थित राहताना, बँकेचे ओळखपत्र (Identity Card) व सभा सुचनेची प्रत सोबत आणावी.

(६) बँकेच्या कार्यरत असलेल्या Rupay Contactless Debit Card, E-com, POS, IMPS, Mobile Banking, UPI, QR, Sound Box, NACH अशा विविध डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा.

(७) आपल्या बँकेच्या सभासदाचे किमान रु. १,०००/- चे भाग असणे आवश्यक आहे. तरी ज्या सभासदांची भागाची रक्कम रु. १०००/- पेक्षा कमी असेल तर त्यांनी रु. १०००/-चा भाग बँकेकडून घ्यावा.

(८) ज्या सभासदांनी मागील दोन वर्षांचा लाभांश अद्यापपर्यंत घेतला नसेल त्यांनी तो त्वरीत घ्यावा. सदरच्या वार्षिक सभेनंतर न घेतलेला लाभांश रिझर्व्ह फंड खाती वर्ग केला जाईल.



वसई जनता सहकारी बँक लि.



वसई जनता सहकारी बँक लि., वसई.

मुख्य कार्यालय : 'मृदंग', आझाद रोड, पारनाका, वसई (प.) - ४०१ २०१.

* ५२वा वार्षिक अहवाल *

सन्माननीय सभासद बंधू-भगिनीनो,

आपल्या सर्व भागधारकांच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावर आपली बँक उत्कर्षाची नवनवीन शिखरे सर करीत असताना, बँकेचा दि. ३१ मार्च २०२५ अखेरील ५२वा वार्षिक अहवाल, नफा-तोटा व ताळेबंद पत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपणा समोर सादर करतांना मला विशेष आनंद होत आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चा आढावा घेता, या वर्षातील आनंदाची बाब म्हणजे या अहवाल वर्षात बँकेला पुढील तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

१. वसईतील सहकार महर्षी स्व. डॉमनिक घोन्साल्वीस यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने पहिल्यांदाच दिला गेलेला पुरस्कार आपल्या बँकेला प्राप्त होवून आपली बँक या पुरस्काराची पहिली मानकरी ठरली आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या बँकांमधून आपल्या बँकेची या पुरस्कारासाठी निवड म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही अभिनंदनीय बाब आहे.
२. अविज् पब्लिकेशन व गॅलॅक्सी इन्मा पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कोकणातील निवडक सहकारी बँकांना दिला जाणारा वार्षिक बँको पुरस्कार याही वर्षी बँकेस प्राप्त झाला आहे.
३. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार २०२३-२४ हा राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा ह्या वर्षी आपल्या बँकेला प्राप्त झाला आहे.

हे प्राप्त झालेले पुरस्कार म्हणजे आपण बँकेवर दाखविलेल्या प्रेमाची, दिलेल्या सहकार्याची आणि बँक करीत असलेल्या कार्याची पोच असून त्यासाठी आपणा सर्वांचे मी येथे मनापासून अभिनंदन करीत आहे आणि धन्यवादही देत आहे.

मागील वार्षिक अहवालातील प्रास्ताविकात नमूद केल्यानुसार आपल्या बँकेची १४वी शाखा नायगांव (पूर्व) येथे बँकेच्या वर्धापन दिनाच्या औचित्यावर दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी रितसर सुरू झाली आहे. वसई-नायगांव परिसरातील जनतेने आपल्या बँकेच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन मी आपणांस करीत आहे.

आजच्या बँकिंग स्पर्धात्मक बाजारात सरकारी बँका, खाजगी बँका आणि सहकारी बँका आपआपली भूमिका नेटाने बजावत असून भारताच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी ते अत्यावश्यकही आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात डिजिटलायझेशन, नवनवीन उपक्रम, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा यांमुळे वित्त क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडत आहे आणि ती काळाची गरज आहे.

आजचे युग हे फिझिकल नसून डिजिटल आहे. अशा डिजिटल युगात सायबर फ्रॉड चे धोके विचारात घेवून आवश्यक त्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सेवा देणे म्हणजे एक तारेवरची कसरतच आहे. अशा वेळी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम व त्याअनुषंगाने त्यांच्या अपेक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होणारा खर्च या सर्वांचा मेळ घालून बँकेचा व्यवसाय करणे हे दिवसेंदिवस जिकरीचे होत चालले आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही बँकेने आपल्या व्यवसायात समाधानकारक वाढ केली आहे.

बँकेच्या दि. ३१.०३.२०२५ रोजीच्या आर्थिक व्यवसायाचा आढावा घेतल्यास, आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे आहे.

- | | | | | | |
|--------------------|-------------------|---------------------------------|-----------------|------------------------------|-------------|
| १. बँकेच्या ठेवी | - रु. ७३६.१४ कोटी | ४. बँकेचा एकूण निधी- | रु. १४८.८५ कोटी | ७. बँकेचे नेट एनपीए प्रमाण - | शून्य टक्के |
| २. बँकेची कर्जे | - रु. ३७४.९० कोटी | ५. बँकेचे ग्राँस एनपीए | - | रु. ६.६८ कोटी | |
| ३. बँकेचा नक्त नफा | - रु. ७.१३ कोटी | ६. बँकेचे ग्राँस एनपीए प्रमाण - | | १.७८% | |

बँकेचे आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चे वैधानिक लेखापरीक्षण मे. एच्. एम्. गोशर अँड कंपनी या फर्मने पूर्ण केले असून, याही वर्षी बँकेला ऑडिट मध्ये 'अ' वर्ग प्राप्त झाला आहे. हे प्राप्त केलेले श्रेय आपणा सर्वांचे असून त्यासाठीही मी आपले अभिनंदन करतो.

बँकेचा व्यवसाय करतांना आर्थिक आव्हानांबरोबर बँकेची सामाजिक बांधिलकीही जपणे तितकेच महत्वाचे आहे. आपली बँक ही विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. अशाच सामाजिक उपक्रमांपैकी बँकेचा धर्मादाय निधी वाटप कार्यक्रम गुरुवार दिनांक १९.०६.२०२५ रोजी उद्घाटन मधील कोसबाड येथील पद्मभूषण ताराबाई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ यांचा वारसा लाभलेल्या 'नुतन बाल शिक्षण संघ' या शिक्षण संस्थेत यशस्वीरित्या संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. विनोद निकोले आणि दि. उद्घाटन जनता को-ऑप बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मिहिर शहा हे पाहुणे म्हणून लाभले होते. या कार्यक्रमात एकूण १३ संस्थाना रु. ६.३० लाखाचे निधी वाटप बँकेने केले. बँकेने धर्मादाय निधीचे वाटप मुख्यतः दुर्गम भागातील आदिवासी संस्थाना करण्याचे धोरण स्विकारले असून सदरचा उपक्रम बँक मागील १० वर्षांपासून राबवित आहे.



बँकेचा दुसरा सामाजिक उपक्रम म्हणजे बँक नेहमी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सभासदांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी कौतुक समारंभाचे आयोजन करून त्यांचे कौतुक करीत असते. पाल्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कौतुकाची थाप मिळावी हाच निव्वळ हेतू त्यामागे असतो. बँकेचा मागील आर्थिक वर्षातील कौतुक समारंभ बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी बँकेच्या नवीन नायगांव (पूर्व) शाखेच्या ठिकाणी संपन्न झाला. त्यात एकूण ५९ प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले.

बँकेचे 'सभासद' हे बँकेची संपत्ती असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत शासनाने केलेल्या कायद्यातील दुरुस्तीनुसार सभासदांना सहकाराचे प्रशिक्षण देणे शासनाने अनिवार्य केले आहे. त्यानुसार आपल्या बँकेचा सभासदही सहकाराच्या अनुषंगाने प्रशिक्षित व्हावा, तो नेहमी अद्ययावत राहून त्यांनी बँकेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घ्यावा या हेतुने बँकही सन २०१६ पासून बँकेच्या सभासदांसाठी 'महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे' यांचेतर्फे प्रशिक्षणाचे आयोजन करीत आली आहे. त्याच बरोबर बँक सामाजिक बांधिलकीपोटी आपले सभासद आजारी पडू नये या प्रामाणिक भावनेने ४५ वरील वय वर्षे असलेल्या सभासदांसाठी मोफत स्वास्थ्य चिकित्सा शिबिराचे आयोजन सन २०१८ पासून दरवर्षी नियमितपणे बँकेच्या शाखा कार्यालय परिसरात करीत असते. त्यात सभासदांची मोफत रक्त तपासणी होवून त्यादृष्टीने सभासद आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहतात. या अहवाल वर्षात सदरची सभासद आरोग्य शिबिरे व प्रशिक्षण शिबिरे निळेमोरे, नालासोपारा येथे दि. ०९-०२-२०२५, बोईसर येथे दि. १६-०२-२०२५ व नवघर, वसई येथे दि. २३-०२-२०२५ या दिवशी संपन्न झाली. बँकेच्या या सामाजिक उपक्रमाला सभासदांचा प्रतिसादही उत्तम असतो. आपणही या उपक्रमाचा लाभ दरवर्षी घ्यावा असे मी आपणांस आवाहन करीत आहे.

रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्यांच्या नियमांस अधिन राहून बँक उत्कर्षासाठी भरारी घेतांना खातेदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून बँकेच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवणे हे आमच्या संचालक मंडळाचे आद्य कर्तव्य आहे असे मी समजतो व त्याप्रमाणे बँक आपल्या व्यवसायाच्या सीमा आखत असते.

आपणा सर्वांच्या सहाय्याने बँक उत्कर्षाचे नवनवीन टप्पे गाठत आहे व त्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय नेते **मा. श्री. हितेंद्रजी ठाकूर** यांचे मोलाचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत आहे.

'समृद्धाराय सहकारिता' या त्रिद वाक्याशी एकनिष्ठ राहून बँक आपले मार्गक्रमण यापुढेही करील असा विश्वास आहे. या बँकेच्या जडणघडणीसाठी, अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी, ज्या विभूतींनी आपले अमूल्य योगदान दिले आहे अशा सर्व माजी पदाधिकारी, माजी संचालक, तसेच बँकेचे माजी अध्यक्ष श्री. यशवंत पाटील, श्री. मुकुंद भिडे, माजी उपाध्यक्ष श्री. रामचंद्र राऊत आणि बँकेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. रमेश बांदेकर ह्या सर्वांचे आमचे संचालक मंडळ मनापासून ऋणी आहे.

बँकेत डिजिटल परिवर्तन, ग्राहकाभिमुख सेवा देणे आणि सध्याच्या बँकिंग स्पर्धेत टिकून प्रगती करण्यासाठी आवश्यक सर्वोत्तम प्रयत्न करावे असा ठाम निर्णय या संचालक मंडळाचा असून, त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य नेहमीच अपेक्षित राहील असा विश्वास व्यक्त करतो. आपणा समोर आलेला आपल्या बँकेचा ५२ वा वार्षिक विस्तृत अहवाल पाहिल्यावर बँकेची सुदृढ स्थिती आपल्या लक्षात येईलच.

सभासद व भाग भांडवल

बँकेच्या विकासाच्या प्रक्रियेत सभासदांचा वाढता सहभाग महत्वपूर्ण असतो. सभासदांनी आपले सर्व बँकिंग व्यवहार आपल्या बँकेशी निगडीत करावे अशी मी विनंती करतो. दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या भागधारकांच्या संख्येत ७०९ नी वाढ झाली असून, राजीनामा/मुल्य या कारणामुळे ४२७ नी घट झाली आहे. वर्षाअखेर बँकेची सभासद संख्या २१५१३ इतकी आहे. मान्यवर सभासदांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे बँकेचे वसूल भागभांडवल अहवालसाल अखेर रु. १४७८.३२ लाख इतके झाले आहे. बँकेचे अधिकृत भागभांडवल रु. २०००.०० लाख आहे.

राखीव व इतर निधी

राखीव व इतर निधीमध्ये गतसालच्या तुलनेत अहवाल वर्षी रु. ७७४.६८ लाख इतकी वाढ झाली असून सदर वाढीचे प्रमाण ५.४९% इतके आहे. अहवाल साल अखेर एकूण निधी रु. १४८८४.७६ लाख आहेत.

गुंतवणूक

अहवाल सालात आपल्या बँकेने बँकिंग नियंत्रण कायदा १९४९ चे कलम १८ व २४ च्या तरतूदीस अधिन राहून वर्षभर तरल रोखता व जिंदगीचे प्रमाण योग्य राखले असून अहवाल साल अखेर बँकेची एकूण गुंतवणूक रु. ४६,६९२.८४ लाख झाली आहे.



ठेवी

बँकींग क्षेत्रातील तीव्र स्पर्धा व इतर सहकारी बँकेतील घोटाळ्यांमुळे सहकारी बँकेतील ठेव वाढीवर त्याचा परिणाम झाला असून अहवाल साली बँकेच्या ठेवी रु. ७३६१४.४२ लाख झाल्या आहेत.

ठेव विमा

रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार बँकेने आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या रु. ५.०० लाखापर्यंतच्या ठेवींचा विमा, डिपॉझिट इंशुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे उतरविलेला आहे.

कर्जे

आपल्या बँकेची कर्जे दि. ३१ मार्च २०२४ रोजी रु. ३७४०३.८६ लाख वरून दि. ३१ मार्च २०२५ रोजी रु. ३७४८९.५५ इतकी झाली आहे. त्यात रु. ८५.६९ लाख इतकी वाढ झालेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार बँकेने अहवाल वर्षात अग्रक्रम क्षेत्राकरीता (बँकेने आर्थिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये खरेदी केलेली अनुक्रमे रु. १००००.०० लाखाची व रु. १७५००.०० लाखाची Priority Sector Lending Certificates हिशेबात धरून) एकूण ७०.७६% अग्रक्रम कर्ज उद्दिष्ट गाठले आहे. (रक्कम रुपये लाखात)

अ.क्र.	वर्णन	खाती	येणे रक्कम
अ)	अग्रक्रम क्षेत्रासाठी दिलेली कर्जे	१७२१	२२१५३.७३
१)	शेती / शेतीपूरक व्यवसाय	६	२६८.८९
२)	लघु उद्योग	१२८	४७४०.८२
३)	वाहतूक व्यवसाय	१०१	३६१.९७
४)	किरकोळ / घाऊक व्यापार	७६	१९८९.७९
५)	छोटा व्यवसाय	१४८	७९८९.५०
६)	स्वयंरोजगार	१२	४३५.००
७)	शैक्षणिक	९४	२४३.४७
८)	घरबांधणी / घरखरेदी योजना	५०३	५४९१.८१
९)	इतर अग्रक्रम क्षेत्रासाठी दिलेली कर्जे (किरकोळ खावटी कर्जे)	६५३	६३२.४८
ब)	अग्रक्रम क्षेत्राव्यतिरिक्त कर्जे	२२३०	१५३३५.८२
	एकूण (अ + ब)	३९५१	३७४८९.५५

संचालक मंडळ

आपल्या बँकेच्या संचालक मंडळाने नेहमीच सांघिकतेने, संघभावनेने व एकजूतीने काम करून बँकेच्या उत्कर्षासाठी वेळोवेळी सक्रियतेने योगदान दिलेले आहे. बँकेच्या बहुतांशी संचालकांची नियोजित सभांना उपस्थिती असते. बँकेच्या कामकाजात गतीमानता राखण्यासाठी संचालक मंडळाने विविध उपसमित्यांची रचना केली आहे व त्यांच्या अहवाल वर्षात झालेल्या सभा पुढील प्रमाणे :

अ.क्र.	समिती	सभा
१)	संचालक मंडळ सभा	१५
२)	कर्मचारी व्यवस्थापन सभा	१०
३)	ऑडिट समिती सभा	१२
४)	गुंतवणूक समिती सभा	१२
५)	कर्जवसुली समिती सभा	१०
६)	कर्ज समिती सभा	०३
७)	संगणक समिती सभा	११
८)	जागा व प्रशासन समिती सभा	१०



वसई जनता सहकारी बँक लि.



बोर्ड ऑफ मॅनेजमेंट

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार आपल्या बँकेत जुलै २०२१पासून बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कार्यरत असून अहवाल वर्षात बोर्ड ऑफ मॅनेजमेंट (बँकेचे व्यवस्थापन मंडळ) च्या एकूण १३ सभा झालेल्या आहेत.

संचालकांची व नातेवाईकांची कर्जे

या अहवाल वर्षात बँकेचे मा. संचालक व त्यांचे नातेवाईक यांची मुदत ठेव तारण कर्ज रक्कम रु.१.४० लाख इतकी आहे.

थकबाकी व कर्जवसुली

बँकेच्या कर्जाची परतफेड नियमित होणे हे बँकेच्या तसेच कर्जदाराच्या हिताचे आहे. अहवाल वर्षात बँकेने थकित कर्जवसुलीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत. बँकिंग क्षेत्रात थकबाकी वसुलीचा प्रश्न गंभीर होत असताना औद्योगिक क्षेत्रातील कर्ज वितरणात सरकारी आणि व्यापारी बँकांनी निर्माण केलेली जीवघेणी स्पर्धा तसेच अर्थव्यवस्थेचा मंदावलेला दर, जी.एस्.टी.च्या जाचक अटींनी व्यापार उद्योगात असलेला असंतोष, वाढत्या महागाईमुळे आर्थिक नियोजन कोलमडल्याने अडचणीत आलेले सामान्य कर्जदार अशा विपरीत परिस्थितीने सर्वच बँकांची अनुत्पादित कर्जे मोठ्या प्रमाणात वाढत असताना आपल्या बँकेने अनुत्पादीत कर्जावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवल्याने अहवाल साली बँकेची ढोबळ अनुत्पादित कर्जे रु. ६६८.२५ लाख इतकी झाली असून त्याचे एकूण कर्जाशी शेकडा प्रमाण केवळ १.७८% इतके आहे. आपल्या बँकेने अनुत्पादीत कर्जाच्या प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आपल्या बँकेने अनुत्पादीत कर्जावर मिळवलेले नियंत्रण उत्साहवर्धक आहे. कर्जदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. कर्ज परतफेडीबाबतचे नियमित सहकार्य पुढे चालू राहिल अशी आम्ही अपेक्षा करतो. अहवाल सालीही आपल्या बँकेचे निव्वळ (Net N.P.A.) अनुत्पादित कर्जाचे शेकडा प्रमाण दरवर्षीप्रमाणे शून्य टक्के आहे. अहवाल सालातील वसूली दाव्यांचा तपशील खालीलप्रमाणे :

अ.क्र.	दाव्यांचा तपशील	संख्या	रक्कम (रु. लाखात)
१)	३१.०३.२०२४ अखेर न्यायालयात प्रलंबित असलेले दावे	२३	६७.०७
२)	०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ या काळात दाखल केलेले नविन दावे	१५	७२.९१
३)	०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ या काळात निकाल मिळालेले दावे	३८	१३९.९८
४)	दिनांक ३१.०३.२०२५ अखेर न्यायालयात प्रलंबित असलेले दावे	०	०.००

नफा व लाभांश

अहवाल वर्षात मागील वर्षाचा शिल्लक नफा रु. ४९९.२० हिशेबात धरून एकूण रु. ७,१३,०३,१६५.२५ एवढा नफा बँकेला झाला त्याची विभागणी पुढीलप्रमाणे सुचवित आहोत.

अ.क्र.	नफा विभागणी तपशील	एकूण नफ्याशी टक्केवारी	रक्कम रुपये
१	वैधानिक राखीव निधी	२५.१०	१,७९,००,०००.००
२	लाभांश	२९.०३	२,०७,००,०००.००
३	तंत्रज्ञान विकास निधी	१८.८१	१,३४,११,०००.००
४	इमारत निधी	११.२२	८०,००,०००.००
५	गुंतवणूक चढउतार निधी	११.२२	८०,००,०००.००
६	शिक्षण निधी	१.००	७,१३,०००.००
७	धर्मादाय निधी	१.००	७,१३,०००.००
८	सभासद कल्याण निधी	१.००	७,१३,०००.००
९	कर्मचारी कल्याण निधी	१.००	७,१३,०००.००
१०	निवडणूक निधी	०.६२	४,४०,०००.००
११	पुढील वर्षासाठी शिल्लक नफा		१६५.२५
	एकूण	१००.००	७,१३,०३,१६५.२५



अंतर्गत / वैधानिक लेखापरीक्षण

अहवालसाली बँकेचे सतत व समावर्ती लेखापरीक्षण नेमणूक केलेल्या ऑडिट फर्मसनी केले. सन २०२४-२५ सालचे अंतर्गत लेखापरीक्षण मे. अनिकेत पाध्ये अँड कं. यांनी, तर टॅक्स ऑडिटर म्हणून मे. भद्रर अँड असोसिएटस् एल्.एल्.पी., सतत व समावर्ती लेखापरिक्षक म्हणून मे. अंकुश जे. मेखी अँड कं., मे. व्ही.एस्.एस्.एम् अँड कं., मे. राकेश सोनी अँड कं., मे. पटवर्धन शेखावत अँड असोसिएटस्., मे. दया अँड असोसिएटस्, मे. वि.पी.खेमका अँड असोसिएटस्, मे. पी.के.सांगानी अँड असोसिएटस् एल्.एल्.पी., मे. वैद्य नायक अँड असोसिएटस् ह्यांनी काम पाहीले. तसेच मे. ऑडिक्स टेक्नो कंस्टलटन्सी सोल्युशनस् प्रा.लि. यांनी आय.एस्.(Information System) लेखापरिक्षण व वैधानिक लेखापरीक्षण मे.एच्.एम् गोशर अँड कं. यांनी केले असून लेखापरीक्षणात बँकेस 'अ' वर्ग दिलेला आहे. सर्व हिशेब तपासनीसाठी तसेच वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेस केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल संचालक मंडळ त्यांचे आभारी आहे.

संचालक मंडळ, सेवक वर्ग व सभासदांचे प्रशिक्षण

आपल्या बँकेच्या व्यवस्थापनाकडून सर्व संचालकांचे, कर्मचाऱ्यांचे आणि सभासदांचे बँकिंग विषयक ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. अहवाल वर्षात बँकेच्या सर्व संचालक, कर्मचाऱ्यांनी व सभासदांनी वेळोवेळी झालेल्या विविध प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

धर्मादाय निधी

या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत सन २०१४ पासून धर्मादाय निधीचे वाटप ठाणे/पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी संस्थांना व वसई परिसरातील शैक्षणिक संस्था, वाचनालये, आश्रम अशा विविध सेवाभावी संस्थांना बँक दरवर्षी करीत असते व त्याची माहिती त्या आर्थिक वर्षातील अहवालात प्रत्येक वेळी प्रसिध्द करते. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आदल्या वर्षी झालेल्या नफ्यातील जास्तीत जास्त १ टक्का रकम धर्मादाय निधी अंतर्गत बँक वाटप करू शकते. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिक मदत मिळणेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांनुसार आपण पालघर जिल्ह्यातील १३ संस्थांना एकूण रकम रु. ६.६० लाख धर्मादाय निधीतून वाटप केलेली आहे.

बँकेचा विमा व्यवसाय (Corporate Insurance Agency)

बँकेने मे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व न्यु इंडिया एंशुरस कंपनी लिमिटेड यांची कॉर्पोरेट एजन्सी घेतली असून, या अंतर्गत ग्राहकांना व सभासदांना जनरल इन्शुरन्स सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच बँकेने मे. कोटक महिंद्रा यांची लाईफ इन्शुरन्स योजनेची कॉर्पोरेट एजन्सी घेतली असून, सभासदांना नम्र आवाहन करण्यात येते की, बँकेच्या या सुविधांचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या व्यावसायिक तसेच कुटुंबाकरीता विमा उतरवणेसाठी आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क करावा.

सभासद कल्याण निधी

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या बँकेच्या 'अ' वर्ग सभासद असलेल्या सर्व सभासदांना/कुटुंबियांना बँक वैद्यकीय खर्चापोटी आर्थिक सहाय्याचा लाभ देत असते. सभासद कल्याण निधी अंतर्गत अहवाल वर्षी ११ सभासदांनी लाभ घेतला असून एकूण रु. १,१०,०००/- ची मदत सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना करण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाने राबविलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा योजने अंतर्गत अनुक्रमे १३६८ व ५७८ ग्राहकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आपल्या बँकेमार्फत सदर योजने अंतर्गत विमा उतरविला आहे. जास्तीत जास्त सभासदांनी व खातेदारांनी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या शाखेच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क करून विमा हप्त्याची रकम खात्यात जमा करून आपला विमा उतरवावा.

श्रद्धांजली

बँकेचे अध्यक्ष श्री महेश देसाई यांचे भावोजी कै. दिवाकर वसंत सामंत यांचे अल्पशा आजाराने दि. १७.१०.२०२४ रोजी निधन झाले. बँकेचे संचालक श्री शैलेश दादाजी पाटील यांचे पिताश्री कै. दादाजी भाई पाटील यांचे दि. १४.०२.२०२५ रोजी वार्धक्यामुळे निधन झाले. बँकेचे संचालक श्री हेमंतकुमार वझे यांच्या सासुबाई कै. मणीबाई गणपत नाईक यांचे वार्धक्याने दि. ०५.०२.२०२५ रोजी निधन झाले. बोईसरचे माजी आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते मा. श्री. राजेशजी पाटील यांचे पिताश्री कै. रघुनाथ हिराजी पाटील यांचे दि. ०८.०६.२०२४ रोजी वार्धक्याने



निधन झाले. बँकेचे भागधारक व सुप्रसिध्द साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व आपल्या हरित वसई चळवळीचे प्रणेते असे सर्व धर्मियामध्ये लोकप्रिय असलेले रेव्ह. फादर फ्रान्सिस दित्रिटो यांचे दि. २५.०७.२०२४ रोजी निधन झाले. वरिष्ठ व्यवस्थापक श्री. डेसमंड डिमेलो यांचे पिताश्री कै. थॉमस डिमेलो यांचे दि. ०४.०८.२०२४ रोजी व मातोश्री कै. शिला थॉमस डिमेलो यांचे दि. ०४.१०.२०२४ रोजी दुःखद निधन झाले. बँकेचे कर्मचारी कै. सुभाष पटेल यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दि. १२.१०.२०२४ रोजी निधन झाले. बँकेचे माजी निवृत्त अधिकारी कै. कमळाकर पराळे यांचे दि. १०.०१.२०२५ रोजी आकस्मिक निधन झाले. बँकेच्या कर्मचारी सौ. भाग्यश्री दिवेकर यांच्या मातोश्री कै. आशा वझे यांचे दि. ०८.०९.२०२४ रोजी निधन झाले. बँकेचे कर्मचारी श्री. राकेश जाधव यांच्या मातोश्री कै. भामिनी यशवंत जाधव यांचे दि. २४.१०.२०२४ रोजी निधन झाले. बँकेच्या अधिकारी सौ. सुचिता ताम्हाणे यांच्या मातोश्री कै. शुभांगी तेंडुलकर यांचे दि. ०४.०३.२०२५ रोजी दुःखद निधन झाले. बँकेचे कर्मचारी श्री. रविंद्र किणी यांच्या मातोश्री श्रीमती वत्सला किणी यांचे दि. २८.०८.२०२४ रोजी दुःखद निधन झाले. बँकेचे कर्मचारी श्री. उमेश वाळींजकर यांचे वडील व समाज उन्नती मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते समाजसेवक कै. सुरेश नारायण वाळींजकर यांचे दि. २३.०९.२०२४ रोजी निधन झाले. तसेच बँकेचे कर्मचारी श्री अनंत चव्हाण यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी मोरेश्वर चव्हाण यांचे अल्पशा आजाराने दि. ३१.१२.२०२४ रोजी निधन झाले.

तसेच अहवाल काळात निधन पावलेले बँकेचे अन्य सभासद, ठेवीदार, खातेदार, बँकेचे हितचिंतक, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील ज्ञात-अज्ञात व्यक्तींना तसेच भारताच्या सीमेचे रक्षण करताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली असे आपले भारतीय जवान ह्यांना विनम्रपणे अभिवादन करून 'वसई जनता सहकारी बँक' भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.

ऋणनिर्देश

बँकेच्या उत्कर्षासाठी, सर्वांगीण विकासासाठी आम्हाला दिशा देणारे आमचे लोकनेते मा. श्री. हितेंद्रजी ठाकूर, बँकेच्या कामकाजात नियमितपणे मार्गदर्शन करणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, मा. सहकार आयुक्त व निबंधक पुणे, विभागीय सहनिबंधक कोकणभवन, मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर व मा. उपनिबंधक सहकारी संस्था, तामतलाव-वसई, बँकेला वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन करणारे रिझर्व्ह बँकेचे निवृत्त चिफ जनरल मॅनेजर श्री. ए.एफ. परेरा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये सहभागी होऊन काही काळ बँकेला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल श्री पी. वाय. नाईक तसेच महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन, दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई, कोकण नागरी सहकारी बँक्स असोसिएशन व सहकार भारती व बँकेच्या तालिकेवर असलेले कायदे सल्लागार, व्हॅल्युअर्स, व्यवस्थापन मंडळ सदस्य तसेच सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तींकडून व विविध संस्थांकडून वेळोवेळी मिळणाऱ्या अमूल्य सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

पुन्हा एकदा मागील १५ वर्षांपासून या संचालक मंडळाला करीत असलेल्या सहकार्याबाबत आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि हा अहवाल पूर्ण करतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सहकार!

महेश देसाई

महेश सिताराम देसाई
अध्यक्ष



परिशिष्ट - 'अ'

१. बँकेचे नांव : वसई जनता सहकारी बँक लिमिटेड, वसई.
२. मुख्य कार्यालयाचा पत्ता : 'मृद्गंध', आझाद रोड, पारनाका, वसई (प.) ४०१२०१.
३. नोंदणी दिनांक : २१ सप्टेंबर १९७३
४. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या : डी.बी.ओ.डी./यु.बी.डी./एम्.एच्./३६८ पी.,
परवान्याचा क्रमांक व दिनांक दि. १०/१२/१९८३
५. कार्यक्षेत्र : संपूर्ण महाराष्ट्र राज्य

(रक्कम रुपये लाखात)

अ.क्र.	तपशील	३१.०३.२०२५ ची स्थिती
१.	शाखा संख्या (मुख्य कार्यालयासह)	१४
२.	सभासद	१. नियमित
	२. नाममात्र	९८०
३.	वसूल झालेले भाग भांडवल	१४७८.३२
४.	एकूण निधी व फंड	१४८८४.७६
५.	ठेवी	१. बचत
	२. चालू	४५८१.३५
	३. मुदत व इतर ठेवी	४४२६२.५४
६.	कर्जे	१. तारणी
	२. विना तारणी	३३५.१६
	अग्रक्रम क्षेत्रास दिलेल्या कर्जाचे शेकडा प्रमाण	७०.७६%
	दुर्बल घटकांस दिलेल्या कर्जाचे शेकडा प्रमाण	८.८८%
७.	बँकेने अन्य बँकांकडून घेतलेली कर्जे	१. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई
	२. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.	०
	३. इतर बँका	०
८.	गुंतवणुकी	४६६९२.८४
९.	थकबाकीचे शेकडा प्रमाण	१.७६%
१०.	ऑडिट वर्ग	अ
११.	नफा	७१३.०३
१२.	एकूण कर्मचारी	१. सब स्टाफ
	२. अन्य कर्मचारी	१३४
१३.	खेळते भांडवल	९१९६७.६३



वसई जनता सहकारी
३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या

३१.०३.२०२४ ची स्थिती रुपये पैसे	खर्च	३१.०३.२०२५ अखेरची स्थिती	
		रुपये पैसे	रुपये पैसे
३६,२९,७८,३५६.०५ ०.००	१. दिलेले व्याज : ठेवी वरील कर्जावरील	३६,५८,०१,९२२.०८ ०.००	- ३६,५८,०१,९२२.०८
३६,२९,७८,३५६.०५			
१२,५५,४४,३८५.३८	२. पगार व भत्ते : (बोनस, निवृत्ती वेतन व भ.नि.निधीसह)		१२,३५,८२,३२६.१०
२,९४,६१०.००	३. संचालक भत्ते		३,३४,६००.००
२,७८,३४,९८६.८२	४. जागाभाडे, कर, वीजबिल, विमा इ.		२,८९,३५,०८२.३८
११,३०,१११.२९	५. कायदे विषयक शुल्क व सल्लागार शुल्क		१०,१२,१४६.६०
२१,३४,३३०.१७	६. टपाल, तार व दूरध्वनी खर्च		२८,४६,३४८.४३
३७,२०,९९५.००	७. लेखापरीक्षण शुल्क(तरतुदीसह)		३४,८९,११८.००
२,१२,७७,४७९.७३	८. घसारा व मालमत्ता दुरुस्ती खर्च		१,९६,९२,८८०.५३
१९,०५,७९८.७६	९. लेखनसामुग्री, छपाई खर्च	२१,५३,३०५.४७	
२,५९,८७६.४१	१०. जाहिरात खर्च	२,९६,६१२.२६	२४,४९,९१७.७३
९०,९१,३३६.६७	११. अन्य खर्च		१,४९,७७,४१५.१९
	१२. तरतुदी		
२,८१,३९,१५९.२०	अ. आयकर तरतूद	२,६९,९९,०१२.४६	
१,०९,००,०००.००	ब. बुडित व संशयित कर्ज निधी	९१,००,०००.००	
५४,९०,५५५.००	क. गुंतवणूक अधिमुल्य सात्मीकरण निधी	५२,७८,९५२.००	
५,१८,८७९.००	ड. डिफर्ड टॅक्स लायबिलिटी	०.००	
५,००,०००.००	इ. उत्तम जिंदगीवरील संभवनीय तरतूद	५,००,०००.००	
६४,७१,७९७.००	फ. सानुग्राह अनुदान (तरतूद)	६७,२६,६१९.००	
५,२०,२०,३९०.२०			४,८६,०४,५८३.४६
६०,८१,९२,६५६.४८	एकूण		६१,१७,२६,३४०.४६
०.००	१३. बुडित व संशयित कर्ज निधी २०२४		४,००,११,०००.००
८,९६,७९,८२४.९६	१४. शिल्लक नफा (ताळेबंदाकडे वर्ग)		७,१३,०२,६६६.०५
६९,७८,७२,४८१.४४	एकूण		७२,३०,४०,००६.५१

मे. एच्. एम्. गोशर अँड कं.
वैधानिक लेखापरिक्षक

श्री. विनोदचंद्र व्यास
मुख्य कार्यकारी अधिकारी



बँक लि., वसई.
वर्षाचे नफा-तोटा पत्रक

३१.०३.२०२४ ची स्थिती रुपये पैसे	उत्पन्न	३१.०३.२०२५ अखेरची स्थिती	
		रुपये पैसे	रुपये पैसे
३२,००,४१,६९६.१८	१. मिळालेले व्याज	३२,६९,११,००३.७२	
३०,६५,१०,९१३.००	अ. कर्जांवरील	३०,९७,२५,८१४.००	६३,६६,३६,८१७.७२
६२,६५,५२,६०९.१८	ब. गुंतवणूकीवरील		
१,४५,९३,९७८.३२	२. वटाव व कमिशन		१,४१,१०,३४७.३१
१३,३२,८९५.५०	३. भागांवरील लाभांश		१३,३२,९३७.०१
१५,९२,५६८.००	४. लॉकर भाडे		१५,५६,५४३.००
५,३८,००,४३०.४४	५. अन्य उत्पन्न		२,९४,०३,३६१.४७
६९,७८,७२,४८१.४४	एकूण		६८,३०,४०,००६.५१
०.००	६. ज्यादा तरतूद परतः संशयीत व बुडीत कर्ज तरतूद		४,००,००,०००.००
६९,७८,७२,४८१.४४	एकूण		७२,३०,४०,००६.५१

श्री. ललित जैन. सी. ए.
संचालक

श्री. विवेक काणे
उपाध्यक्ष

श्री. महेश देसाई
अध्यक्ष



३१.०३.२०२४ ची स्थिती रुपये पैसे	मालमत्ता व देणी	३१.०३.२०२५ अखेरची स्थिती	
		रुपये पैसे	रुपये पैसे
१,१०,००,०००.०० ९,९०,००,०००.०० ९,००,००,०००.०० २०,००,००,०००.००	१. भाग भांडवल : अधिकृत भाग भांडवल: (प्रत्येकी रु.१०/- चे ११००००० भाग) (प्रत्येकी रु.२५/- चे ३९६०००० भाग) (व प्रत्येकी रु.१०००/- चे ९०००० भाग)	१,१०,००,०००.०० ९,९०,००,०००.०० ९,००,००,०००.००	२०,००,००,०००.००
५९,२२,४९०.०० ७,०२,६६,३५०.०० ७,२१,७१,०००.०० १४,८३,५९,८४०.००	भरणा केलेले भाग भांडवल : (प्रत्येकी रु.१०/- चे ५८१०७८ भाग) (प्रत्येकी रु.२५/- चे २७४७०५६ भाग) (प्रत्येकी रु.१०००/- चे ७३३४५ भाग)	५८,१०,७८०.०० ६,८६,७६,४००.०० ७,३३,४५,०००.००	
५९,६०,३०,२९१.६२	२. राखीव व इतर निधी : अ. वैधानिक राखीव निधी ब. इतर निधी :	६२,६५,५१,९६५.६२	१४,७८,३२,१८०.००
७३,३४,०८१.०० ११,६०,००,०००.०० ३,६२,००,०००.०० ०.०० २७,२६,४४,३६१.२२ १,३७,५०,०००.०० १३,३३,८८,१९४.०० १,१६,९०,३६९.०३ ३४,८८,०८७.०० ९३,९१,५२२.६० ७५,८०,९९०.०० ७६,००,०००.००	१. लाभांश संतुलन निधी २. इमारत निधी ३. विकास निधी ४. बुडित व संशयित कर्ज निधी २०२४ ५. बुडित व संशयित कर्ज निधी ६. उत्तम जिंदगीवरील संभवनीय तरतूद ७. गुंतवणूक चढउतार निधी ८. गुंतवणूक घसारा निधी ९. धर्मादाय निधी १०. सभासद कल्याण निधी ११. कर्मचारी कल्याण निधी १२. आयकर कायदा कलम ३६-१(VIII) अंतर्गत विशेष निधी १३. सुवर्ण महोत्सव निधी १४. शिक्षण निधी १५. निवडणूक निधी १६. तंत्रज्ञान विकास निधी १७. उत्तम जिंदगीवरील संभवनीय तरतूद(कोविड१९) १८. एन. पी.आय. तरतूद	०.०० १२,८६,५२,०००.०० ३,६२,००,०००.०० ४,००,११,०००.०० २४,१७,४४,३६१.२२ १,४२,५०,०००.०० १४,३३,८८,१९४.०० १,१६,९०,३६९.०३ ३७,५५,०८७.०० ९६,३३,०७६.६० ८०,५२,०६४.०० ७६,००,०००.०० ३५,७५,१४२.५० १,६९,२९,५१०.७० १९,८४,८५०.८२ ३,२५,५५,०००.०० २,४५,८३,०६८.०० १३,७३,२०,०००.००	
१४१,१०,०७,५४२.४९	३. ठेवी :	४२९,४८,९३,२९०.२१	१४८,८४,७५,६८९.४९
४२०,५४,४८,१८४.८७ ९,११,११,२५४.०० २६२,७२,४०,९३०.०७ ४२,५०,७५,०१३.८१ ९,६०,२९,६५३.६५ ७४४,४९,०५,०३६.४०	अ. मुदत ठेवी ब. आवर्त ठेवी क. बचत ठेवी ड. चालू ठेवी इ. मुदत पूर्ण झालेल्या ठेवी (एकूण ठेवी पैकी सोसायटी ठेवी रु. ९२,११,२०,७३६.५४) (एकूण ठेवी पैकी बोजा नोंद असलेल्या ठेवी रु. ४०,७०,६९,५१५.०४)	७,३५,०२,२५७.०० २४७,७०,५२,६१२.७७ ४५,८१,३५,१०८.०२ ५,७८,५८,२५७.४६	
९००,४२,७२,४१८.८९	एकूण	८९९,७७,४९,३९४.९५	



**बँक लि., वसई.
अखेरचे ताळेबंद पत्रक**

३१.०३.२०२४ ची स्थिती रुपये पैसे	जिंदगी व येणी	३१.०३.२०२४ अखेरची स्थिती	
		रुपये पैसे	रुपये पैसे
३,५९,६९,९९६.०० ४५,९८,२८,१८४.४२ ०.०० ४९,५७,९८,१८०.४२	१. रोख व बँकेतील शिल्लक : अ. हातातील रोख रक्कम ब. बँकातील चालू खात्यावरील शिल्लक क. कॉल मनी शिल्लक	५,०१,३७,६५०.०० ३५,७४,४४,०२७.४८ २,५०,००,०००.००	
२७८,३६,१८,०५८.००	२. गुंतवणूकी : अ. केंद्र व राज्य सरकारचे रोखे पुस्तकी किंमत वजा गुंतवणूक अधिमूल्य सात्मीकरण निधी दर्शनी किंमत २७८,१०,००,०००.०० बाजारभाव किंमत २८४,३३,१२,४४२.०० ब. बँक/सहकारी संस्थांचे भाग प्रेफरन्स शेअर्स ऑफ युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. इक्विटी वॉरंट ऑफ युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. सहकारी बँक व हाऊसिंग सोसायटीचे भाग क. इतर गुंतवणूकी पी.एस.यू.बॉण्ड्स/म्युच्युअल फंड/डेली लिक्विड फंड ड. मुदत ठेवी आय.डी.बी.आय.बँक लि. युनियन बँक ऑफ इंडिया एच.डि.एफ.सी. बँक ऑक्सिस बँक आय. सी.आय. सी. आय बँक लि. सारस्वत को ऑप बँक लि. बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक स्टेट बँक ऑफ इंडिया	२७७,८८,४४,१०६.०० १३,१७,२४,५५०.०० ३,२९,३१,१४०.०० १,१०,०००.०० १६,४७,६५,६९०.०० ३२,७६,२८,०५९.७० २,५०,४४,६०३.०० १३,५६,९५,५३२.०० १३,४४,०८,१५७.०० २८,३६,८०,२२४.०० २९,९६,०१,३७९.०० २५,५५,९०,८८८.०० २०,५०,९८,९३०.०० ५,८९,२६,७३९.०० ०.०० १३९,८०,४६,४५२.००	४३,२५,८१,६७७.४८
३९,२६,२८,०५९.७०			
५,२९,३२,१९६.०० ३०,६१,१६,००५.०० ३१,९३,०२,०१७.०० ०.०० १३,९२,९३,२४६.०० १०,००,००,०००.०० ५,३१,६८,८०४.०० ८,०८,३७,६७४.०० ३३,९९,४९,९२४.०० ४७३,२६,११,६७३.७०			
६३,१९,८१,६३५.३८ १६,४६,६१०.२७ ६३,३६,२८,२४५.६५	३. कर्जे : अ. अल्प मुदत कर्जे (सी.सी.व ओ.डी.सह) तारणी विनातारणी (पैकी थकित रु. २,३८,१९,२५५.२४)	४९,१७,४८,३७०.७७ ११,७३,३८६.९८ ४९,२९,२१,७५७.७५	
९६,२१,६७,२५०.९२ ३,९०,९०,४२०.०८ १००,१२,५७,६७१.००	ब. मध्यम मुदत कर्जे तारणी विनातारणी (पैकी थकित रु. २,७४,०२,७८६.७१)	१०२,४६,९६,७७७.१६ २,८६,७१,३९८.६३ १०५,३३,६८,१७५.७९	
५२२,८४,०९,८५४.१२	एकूण		५१०,१८,६५,९८५.१८



३१.०३.२०२४ ची स्थिती रुपये पैसे	मालमत्ता व देणी	३१.०३.२०२५ अखेरची स्थिती	
		रुपये पैसे	रुपये पैसे
९००,४२,७२,४१८.८९	मागील पानावरून चालू		८९९,७७,४९,३९४.९५
०.००	४. बँकेकडून कर्जे		०.००
०.००	५. वसुलीस पाठविलेली बिले		०.००
०.००	६. थकित गुंतवणुकीवरील येणे व्याज		०.००
१६,६४,९५,३५१.३३	७. थकित व्याज तरतुद निधी (उलट बाजूप्रमाणे)		१९,४६,६२,९३७.५८
८१,६१,२३०.८५	८. शाखा जुळवणी		३७,८३,०५७.२८
१,०४,०३,७८६.००	९. देणे व्याज		९,८२,७०,८०८.००
	१०. अन्य देणी :		
१२,२१,६५९.००	क. देय लाभांश	१३,२७,०३७.००	
६३,८५,५२७.७५	ख. किरकोळ देणी	७७,८५,१६६.३५	
८१,६८,४२६.९१	ग. तरतुदी	९७,०५,०४७.४८	
२,८१,३९,१५९.२०	घ. आयकर तरतुद	२,६९,९९,०१२.४६	
९६,०२,१८२.६०	च. पे - ऑर्डर पेएबल	६१,७८,९३४.९४	
२३,२७,०७५.००	छ. ऑडिट फी पेएबल	२०,८१,७२५.००	
३,९७,०००.००	ज. इतर भत्ता पेएबल	३,१५,२५०.००	
२,१६,०००.००	झ. रेन्ट पेएबल	२,३४,०००.००	
२१,३०,७११.८७	ट. डिफर्ड टॅक्स लायबिलीटी	१८,१२,१७७.८७	५,६४,३८,३५१.१०
५,८५,८७,७४२.३३			
	११. नफा तोटा :		
६७४.२४	मागील वर्षाच्या ताळेबंदानुसार शिल्लक	४९९.२०	
८,९६,७९,८२४.९६	अधिक अहवाल सालचा नफा	७,१३,०२,६६६.०५	७,१३,०३,१६५.२५
८,९६,८०,४९९.२०			
(६,७४,८०,८९४.८५)	१२. संभाव्य देणी (मुदत ठेव तारणी हमीपत्रे, लेटर ऑफ क्रेडीट व रिझर्व्ह बँक-डेफ फंड)		(७,४४,८०,२७३.४०)
९३३,७६,०१,०२८.६०	एकूण		९४२,२२,०७,७१४.१६

मे. एच्. एम्. गोशर अँड कं.
वैधानिक लेखापरिक्षक

श्री. विनोदचंद्र व्यास
मुख्य कार्यकारी अधिकारी



**बँक लि., वसई.
अखेरचे ताळेबंद पत्रक**

३१.०३.२०२४ ची स्थिती रुपये पैसे	जिंदगी व येणी	३१.०३.२०२४ अखेरची स्थिती	
		रुपये पैसे	रुपये पैसे
५२२,८४,०९,८५४.१२	मागील पानावरून चालू		५१०,१८,६५,९८५.१८
२०९,८६,९६,८२८.६१	३. कर्जे (पुढे चालू)	२१९,८९,९५,००३.७९	
६८,०३,४९७.००	क. दीर्घ मुदत कर्जे	३६,७०,८७४.००	
	तारणी		
	विनातारणी		
	(पैकी थकित रु. १,४६,०६,८७४.९८)		
२१०,५५,००,३२५.६१	(एकूण थकित कर्जे : रु. ६,५८,२८,९१६.९३)	२२०,२६,६५,८७७.७९	३७४,८९,५५,८११.३३
३७४,०३,८६,२४२.२६	एकूण कर्जे		
	४. व्याज येणे :		
४,६९,८१,९५६.४४	अ. कर्जावरील	४,७९,१५,१०८.२८	
४,१४,३५,१६८.११	ब. गुंतवणूकीवरील	४,४७,९९,१०३.११	९,२७,१४,२११.३९
८,८४,१७,१२४.५५			
०.००	५. वसुलीस पाठविलेली बिले		०.००
	(उलट बाजूप्रमाणे)		
१६,६४,९५,३५१.३३	६. कर्जावरील वसूल न झालेले		१९,४६,६२,९३७.५८
६०,९२,१९०.६३	येणे व्याज (उलट बाजूप्रमाणे)		३८,२३,२१२.६९
	७. शाखा जुळवणी		
	८. मालमत्ता :		
४,००,५८,०३१.४६	अ. इमारत (घसारा वजा जाता)	३,७९,२४,५२६.४६	
१,७४,१८,५५१.०२	ब. फर्निचर व डेडस्टॉक (घसारा वजा जाता)	१,८२,७३,१९६.२७	
	क. संगणक प्रणाली (हार्डवेअर व सॉफ्टवेअर)		
६०,६३,८८३.९६	(घसारा वजा जाता)	६२,९८,५०८.५४	
३२,९२,९१९.००	ड. मोटर वाहने (घसारा वजा जाता)	२५,१२,२०८.००	६,५०,०८,४३९.२७
	९. इतर जिंदगी व येणी :		
१,५९,६८३.७८	अ. किरकोळ येणी	१२,४५,७५८.००	
५९,८६,८६९.८४	ब. टेलिफोन व इतर डिपॉझिट	५८,४३,२५१.८३	
१५,७०,७३१.४१	क. स्टेशनरी व प्रिंटिंग स्टॉक	१५,६५,४७२.९४	
७,८७,२११.९७	ड. अग्रिम येणी	१४,७७,१९७.५४	
३,२४,६२,३८३.२७	इ. अन्य जिंदगी व येणी	३,५६,६५,४३६.४१	
०.००	ई. एस आय डी बी मधील ठेव	१६,९३,८०,०००.००	
	(एम एस सी रिफायनान्स फंड)		
४,०९,६६,८८०.२७			२१,५१,७७,११६.७२
९३३,७६,०१,०२८.६०	एकूण		९४२,२२,०७,७१४.१६

श्री. ललित जैन. सी. ए.
संचालक

श्री. विवेक काणे
उपाध्यक्ष

श्री. महेश देसाई
अध्यक्ष



VASAI JANATA SAHAKARI BANK LTD., VASAI.

Regd. Office : Mrudgandh, Ground Floor, Azad Road, Parnaka, Vasai (W), 401 201.

SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES AND NOTES TO THE ACCOUNTS FORMING PART OF THE FINANCIAL STATEMENTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2025.

I. BACKGROUND:-

VASAI JANATA SAHAKARI BANK LTD., VASAI was incorporated on 21st September, 1973 and provides services through 13 Branches during the year in Thane & Palghar District. The area of operation of the bank is entire state of Maharashtra.

II. 1. BASIS OF PREPARATION:-

The financial statements have been prepared under the historical cost convention and on the accrual basis of accounting unless otherwise stated, and in accordance with generally accepted accounting principles and conform to the statutory requirements prescribed under the Banking Regulation Act, 1949 (As applicable to Co-operative Societies), the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, circulars and guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time, the Accounting Standards (AS) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) and current practices prevailing within the banking industry in India.

The Accounting policies adopted in the current year are consistent with those of the previous year except otherwise stated.

2. Use of Estimates:-

The presentation of the financial statements requires estimates and assumptions to be made that affect the reported amount of assets and liabilities at the date of the financial statements and the reported amounts of revenues and expenses during the reporting period and disclosure of contingent liabilities as on the date of the financial statements. Difference between the actual results and estimates are recognized in the period in which the results are known / materialized.

III. SIGNIFICANT ACCOUNTING POLICIES:-

i) Accounting Convention:-

The financial statements are drawn up in accordance with the historical cost convention and on the going concern basis.

ii) Revenue Recognition:- AS-09

Income and Expenditure are accounted generally on accrual basis except the following items which are accounted on cash basis.

- Interest on non-performing assets is recognized at the time of its realization.
- Dividend on Investments.
- Bank guarantees commission.
- Income from Fees, Exchange and Commission.

iii) Advances:-

The advances have been classified as Short Term, Medium Term and Long Term based on the period for which the loan is sanctioned. The advances have been further classified into Standard, Sub-standard, Doubtful and Loss assets in accordance with the guidelines issued by the RBI. As per RBI directives general provision of 0.25%, 0.40%, 0.75% to 1.00% as the case may be, is made on all Standard Assets.

The recovery in NPA - Advances classified under Doubtful and Loss categories is first appropriated towards principal and after full recovery of principal, other charges and interest is received. This is as per Board decision taken in meeting No. 33/18 dated 28.01.2006.

For restructured/rescheduled assets, provisions are made in accordance with the guidelines issued by RBI.

iv) Investments:

Investments are classified into 'Available for Sale' (AFS) and 'Held to Maturity' (HTM) categories in accordance with the Reserve Bank of India guidelines on classification and valuation of investments for all Primary (Urban) Co-operative Banks and disclosed in the Balance Sheet under the following five heads:-



- (I) Central and State Government Securities,
- (II) Other Approved Securities,
- (III) Shares in Co-operative Institutions,
- (IV) Bonds of Public Sector Undertakings,
- (V) Other Investments.

Amortization fund is deducted from the book value of Government Securities and is shown in the Asset side and not in the Liability side as reserves, as per instructions of RBI Inspectors.

Investments in HTM Category are carried at purchase cost. The premium, (if any), paid on the investments under this category is amortized over the residual life of the Security.

Investments under AFS Categories are accounted at purchase cost, in aggregate under each classification and net depreciation, if any, is provided for by way of Provision towards Depreciation on Investment before declaring profit. Net appreciation, if any, is ignored.

Market Value of Securities is determined in terms of YTM method indicated by FBIL. Market Value of Investments for which market quotes are not available but income is realized are taken at cost.

Market values of mutual funds are determined on the basis of NAV as on 31st March declared as per guidelines issued by AMFI.

Broken period interest on investments is treated as a revenue item. Brokerage, commission, etc. pertaining to investments paid at the time of acquisition is charged to revenue.

Non-Performing Investments are recognized as per RBI guidelines and provision is made as per RBI norms applicable to Non-Performing Investments.

Transfer between categories: Transfer of investments from one category to another, is done in accordance with RBI guidelines and any such transfer is accounted for at the acquisition cost/book value/market value, which is lower, as at the date of transfer. Depreciation, if any, on such transfer is debited to Profit and Loss account and appreciation, if any, is ignored.

v) **Property, Plant & Equipment & Intangible Assets (AS-10):**

Fixed Assets are stated at cost less accumulated depreciation. Cost includes incidental stamp duty, registration charges and civil work in case of ownership premises, and in case of other fixed assets, amounts incurred to bring the asset in its working condition. Subsequent expenditure incurred on assets ready to use is capitalized only when it increases the future benefits from such assets or their functioning capability. The additions to the Fixed Assets are net of GST Input Tax Credit to the extent it is availed by the Bank.

Capitalization of expenditure incurred is accounted for as and when assets being put to use.

Depreciation on Fixed Assets is charged on written down value basis as per the rates determined by the management except for Computer Software and Computer Hardware and related accessories, which has been depreciated at 33.33% on Straight Line Method.

Depreciation on fixed assets during the year is charged for entire year if the asset is put to use and retained for 180 days or more, otherwise it is charged at 50 % of the normal rate. No depreciation is charged on fixed assets sold during the year.

Depreciation on Fixed Assets is calculated based on method and rates as mentioned below:

Asset Type	Depreciation Method	Rate of Depreciation
Land & Building	WDV	5%
Motor Vehicles	WDV	25%
Safe, Furniture & Fixtures	WDV	10%
Electronic Equipment	WDV	25%
Computer Hardware	SLM	33.33%
Computer Software	SLM	33.33%

Fixed Assets which have been fully depreciated but are still in use, are carried in the books at Re 1.

Profit / Loss on sale of assets are recognized in the year of sale / disposal.

**vi) Staff Retirement Benefits: -AS-15**

Provident Fund contributions are made to Government Provident Fund on actual basis on or before the due date stipulated under the relevant Act.

Trust is formed for Gratuity liability towards employees and the Trust is covered by a policy with LIC under Group Gratuity Scheme and an Annual Contribution to LIC is made accordingly on behalf of the Trust.

From 01st March, 2007 onwards, liability on account of Leave Encashment to employees at the time of retirement is covered by a policy with LIC of India under Group Leave Encashment Scheme and a contribution to LIC is made accordingly. Encashment of accumulated leaves is a defined benefit plan. The Bank measures the expected cost of such absences as an additional amount that it expects to pay as a result of the unused entitlement that has accumulated at the Balance sheet date. Such compensated absences are provided for based on the actuarial valuation at the year end. The Bank maintains fund under trust deed with Life Insurance Corporation of India (LIC) for encashment of absences to employees. The shortfall, if any, between the present value of the benefit obligation and the fair value of plan assets as on 31 March is paid / provided for and is recognized as expense in the Profit and Loss account

From Financial Year 2014-15 Bank's Employees Deposit Link Insurance policy was transferred to Employees Provident Fund Organisation (EPFO) which was earlier with LIC. Hence Premium is deducted monthly and sent to EPFO instead of yearly Premium.

Status of Employee Group Leave Scheme Policy and Employee Group Gratuity Scheme Policy for the year ended March 31st, 2025 as required under AS 15:

	Amt. in Lakhs	
Changes in the Fair Value of Assets	PL Encashment Amount	Gratuity Amount
Opening balance in Fair Value of Assets	237.02	566.96
Actual Return on Plan Assets	16.95	43.80
Contribution by Employer	4.96	86.40
Benefits Paid	12.49	43.41
Charges deducted for the period	0	0
Closing Fair Value of Plan Assets	246.44	653.75

Assumptions used in accounting for the Gratuity and Leave Encashment are set out below:

Particulars	PL Encashment	Gratuity
Discount Rate	7.25%	7.25%
Turnover Rate	1 To 3 % DEPENDING ON AGE	1 To 3 % DEPENDING ON AGE
Mortality	LIC (2006- 08) ULTIMATE	LIC (2006- 08) ULTIMATE
Salary Escalation rate	5.00%	5.00%
Retirement Age	60	60

vii) Taxes on Income (AS-22):

Tax expense comprises of current and deferred tax.

Current Income Tax provision comprises tax on income from operation. Income tax payable in India is determined in accordance with the provision of the Income Tax Act, 1961.

Deferred income tax reflects the impact of timing differences between taxable income and accounting income originating during the current year and reversal of timing differences for earlier year. Deferred tax is measured using tax rates and tax laws enacted or substantively enacted at reporting date. Deferred tax assets are recognized for only to the extent that there is reasonable certainty that sufficient future taxable income will be available against which such deferred tax assets can be realized.

Deferred Tax Assets/Liabilities are reassessed at each reporting date, based up on management's judgement as to whether the realization is reasonably certain.



viii) Accounting for Goods and Services Tax:-

GST collected is accounted in Sundry Creditors to GST account and GST paid to Vendor is accounted in GST Receivable Account. Out of the GST on expenses Account, eligible input tax credit is availed as set off, in case eligible input Tax Credit remains unutilized, the same is carried forward and set off subsequently. The input tax credit on expenses which is not allowable to be set off as per GST Law, is expensed out.

Income and Expenses on which GST is applicable are accounted for net of GST.

ix) Reserves and Other Funds:-

- a) As per the requirements of the Maharashtra State Co- Operative Societies Act 1960, Net Profit after Tax is appropriated towards: Reserve Fund (Comprising 25% of Net Profit) and as provided in the bye laws.
- b) Dividend remaining unclaimed over 3 years, Entrance Fee and Nominal Membership Fees outstanding at the year-end are transferred to Reserve Fund.

x) Related Party Disclosures (AS 18):

There are no related parties which require a disclosure under AS 18 other than the Key Management Personnel.

xi) Leases (AS 19):

Lease payments are recognized as an expense in the Profit and Loss Account on straight line basis over the lease term in accordance with the AS -19, "Leases", issued by the ICAI.

xii) Earnings Per Share (AS 20):

The bank reports basic earnings per share in accordance with AS 20 – 'Earnings per share' issued by ICAI. Basic earnings per share are computed by dividing the net profit after tax by the number of equity shares outstanding at the year end.

xiii) Intangible Assets (AS 26):

Intangible assets consist of acquisition, development, amendments / modifications / customization in software applications, tools procured by the Bank. The Bank follows the principle of recognition and amortization in respect of computer software which has been customized for the Bank's use and is expected to be in use for some time as per the Accounting Standard. All other computer software are amortized equally over the period of three years as per RBI guidelines.

xiv) Impairment of Assets (AS 28):

The Bank assesses at each Balance Sheet date whether there is any indication that an asset may be impaired. Impairment loss, if any, is recognized in the statement of Profit & Loss to the extent, the carrying amount of asset exceeds its estimated recoverable amount.

xv) Provisions, Contingent Liabilities and Contingent Assets(AS-29):

- a. A provision is recognised when the Bank has a present obligation as result of past events and it is probable that an outflow of resources will be required to settle the obligation, in respect of which a reliable estimate can be made. Provisions are not discounted to their present value and are determined based on best estimate required to settle the obligation at the Balance sheet date. These are reviewed at each Balance sheet date and adjusted to reflect the current best estimates.
- b. Contingent Assets are not recognised in the financial statements. Contingent Liabilities are disclosed when there is a possible obligation arising from a past event, the existence of which will be confirmed by occurrence or nonoccurrence of one or more uncertain future events not within the control of the Bank or any present obligation arising from past event which is not recognized since it is not probable that an outflow of resources will be required to settle the obligation or a reliable estimate of the amount of such obligation cannot be made.



IV. NOTES TO ACCOUNTS:-

1. The bank has made adequate provision for sub-standard, doubtful and loss assets. Provision has also been made on the standard assets at 0.25%, 0.40%, 0.75% to 1.00% as the case may be, of the outstanding advances, as per guidelines issued by RBI.

In accordance with RBI guidelines relating to Covid-19 stressed regulatory package dated 06.08.2020 under resolution framework-1 & dated 05.05.2021 resolution framework-2, the Bank has made general provision of 5% & 10% on restructured amount in default but standard where assets classification benefit is extended to Rs.245.83 lakhs (Provision Rs.104.37 lakh under resolution framework-1 & provision Rs.141.46 Lakhs under resolution framework-2).

A) Provision Details of Resolution Framework - 1

(Amt. in Lakhs)

Particulars	Restructuring Approved Amount	Required Provision on Approved Restructured Amt. (5% & 10%)	Provision Made
Resolution Framework - 1	252.75 (Personal Loan & Other Small business account)	25.27 (10% Prov.)	104.37
	1494.73 (MSME Borrower account)	74.74 (5% Prov.)	
Total	1747.48	100.01	104.37

B) Provision Details of Resolution Framework - 2

(Amt. in Lakhs)

Particulars	Restructuring Approved Amount	Required Provision on Approved Restructured Amt. O/s (10%)	Provision Made
Resolution Framework -2	167.59	145.82	141.46
Total	167.59	145.82	141.46
Total (A+B)	1915.07	245.83	245.83

The Bank is improving its laid down systems in order to be fully compliant with the Income Recognition and Asset classification and provisioning norms issued by Reserve Bank of India and other regulatory pronouncements in respect of advances.

2. Classification of Secured / Unsecured Advances:

An advance can be considered secured to the extent of realizable value of its security, balance amount will be treated as Unsecured and in case of Depreciable Assets written down value or realizable value whichever is lower to be considered as value of security. However various NPA including Doubtful & bad considered as secured to the extent securities held by the bank as per the available latest valuation.

3. None of the assets have been revalued during the year.

4. The following FDR with IDBI Bank Ltd. & HDFC Bank Ltd. are under lien for various facilities availed by the Bank:

(Amt. in Lakhs)

Sr. No.	Bank	FDR Amount	Lien for
1	IDBI Bank Ltd.	250.00	LC / Bank Guarantee facility Rs. 450 lakhs
2	HDFC Bank Ltd.	27.26	ATM
3	HDFC Bank Ltd.	30.00	Ecom & POS



5. AS-17 – SEGMENT REPORTING

The entire operation of the bank is one composite banking business not liable to different risks and rewards. Consequently in the opinion of the bank, Accounting Standard - 17 on 'Segment Reporting' issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI) is not applicable to the bank.

6. AS-28 – IMPAIRMENT OF ASSETS

The management is of the opinion that there are no material impairment of any assets except to the extent of advances considered unsecured, which is in line with RBI guidelines on asset classification and provisioning.

7. AS-20 – EARNING PER SHARE

Earnings Per Share as required under the Accounting standard-20 issued by ICAI : (Amt. in Lakhs)

Sr. No.	Particulars	2023-24	2024-25
1.	Net profit after Tax	896.80	713.03
2.	No. of Equity shares *	59.34	59.13
3.	EPS	15.11	12.06

* (For working of earning per share, Rs. 10/- and Rs. 1000/- shares are converted into Rs 25/-Shares).

8. Disclosure of gross and net values of assets and accumulated depreciation thereon.

(As per AS 10)

(Amt. in Lakhs)

Sr. No.	Particulars of Asset	Gross Block on 31.03.24	Addition	Deletion	Gross Block on 31.03.25	Accumulated Dep.	Rate of Dep	Net Block
1.	Land and Building	700.30	2.63	2.63	700.30	321.05	5%	379.25
2.	Motor Vehicle	50.85	2.91	2.35	51.41	26.29	25%	25.12
3.	Safe and Furniture	374.66	26.63	7.00	394.29	248.78	10%	145.51
4.	Electronic Items	221.75	21.43	13.79	229.39	192.17	25%	37.22
5.	Computer Hardware & Software	416.05	48.95	25.87	439.13	376.15	33.33%	62.98
	TOTAL	1763.61	102.55	51.64	1814.52	1164.44		650.08

9. Disclosure under AS-18 on “Related Party Transactions”

9.1. The bank is a co-operative society under the Maharashtra State Co-operative Society Act, 1960 and there are no related parties requiring a disclosure under AS 18 issued by The Institute of Chartered Accountants of India other than of the key management personnel.

9.2. There being only one CEO for the financial year 2024-25 in terms of RBI circular dated 29th March 2003, he is being a single party covered under this category, no further details need to be disclosed.

10. Operating lease comprises leasing of office premises (Accounting Standard 19)

Future Lease rental Payable as at the end of the year:

(Amt. in Lakhs)

Not later than one year	94.02
Later than one year and not later than five years	56.92
Later than five years	0.00
Total of minimum lease payments recognized in the Profit And Loss Account	102.01



11. Contingent Liability: AS- 29

11.1. Contingent Liability towards Guarantees and Letter of Credit issued by the bank is Rs.109.45 lakhs (Previous Year Rs. 84.68 lakhs) and on account of DEAF is Rs.635.35 Lakhs (Previous Year Rs.590.13 Lakhs)

11.2. Income tax demand of Rs.3.91 lakhs (Previous Year Rs. 8.78 lakhs) reflected on TRACES website.

11.3. In accordance with the "The Depositor Education and Awareness Fund Scheme, 2014" formulated by RBI, the Bank has identified and transferred Rs. 54.21 Lakhs to the Depositor Education and Awareness Fund during the year ended 31st March,2025. The details of the same are as below:

(Amt. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Current Year 2024-25	Previous Year 2023-24
1.	Opening Balance of Amount Transferred to DEAF	590.13	533.10
2.	Add–Amount Transferred to DEAF during the year	54.21	63.95
3.	Less–Amount reimbursed by DEAF towards claim	8.99	6.92
4.	Closing balance of Amount transferred to DEAF	635.35	590.13

12. Investments

a) The bank has transferred the securities from HTM to AFS Rs. 1435.28 lakhs (Face Value Rs.1500.00 lakhs) and from AFS to HTM Rs. 1017.80 lakhs (face value Rs. 1000.00 lakhs) during the year. The Net appreciation on account of transfer is ignored.

b) Bank holds Rs. 5.75 Lakhs Investment in Mutual Fund units of Franklin Templeton Mutual Fund under two schemes under Available for Sale (AFS) Category for which winding up has been announced by Franklin Templeton Trustee Services Pvt. Ltd. thereby placing significant restriction on its redemption. In the opinion of management the winding up will not affect the ultimate realization of these investments and resultantly the value of security has not been impaired as on 31.03.2025.

Further, above investment in units of Franklin Templeton Mutual Fund along with investments in Mutual fund units of UTI Mutual Fund Rs.20.52 Lakhs have been segregated in terms of Securities and Exchange Board of India Act, 1992, read with the provisions of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996.

13. During the year, the Bank has identified and quantified the balances of Rs. 400.11 Lakhs in BDDR as on March 31, 2024, representing such provisions as per IRACP norms (that have been created by directly appropriating from net profits instead of recognising as an expense in the P&L Account) in the previous years as 'BDDR2024' in terms of RBI Circular No. RBI/2024-25/58 DOR.CAP.REC.No.27/ 09.18.201/ 2024-25 August 02, 2024.

14. Balancing of Books and Reconciliation:

(I) Inter-office accounts have not been reconciled up to the balance sheet date. The consequential effect of the same on the financial statements cannot be ascertained. Outstanding balance of inter office accounts is stated below:

Account Head	As on 31.03.2025 (Rs. in Lakhs)
Branch Adjustment Account	38.23 Dr.
Branch Adjustment Account	37.83 Cr.

In the opinion of the management, the impact of the above, if any, on the Profit & Loss Account and Balance Sheet though not quantifiable, will not be material.



- ii) Pending Reconciliation of following accounts which include old balances and are subject to confirmations at branches and Head office, its consequent impact upon its reconciliation on Profit and Loss statement and the Balance Sheet are not ascertained:

ABB Adjustment Account, Penal Charges Receivable on PA

15. Disclosure as per RBI master direction DOR.ACC. REC. NO. 45 / 21.04.018 / 2021 - 22 dated 30.08.2021 (updated as on 20.03.2025)

1. Regulatory Capital:-

a. Composition of Regulatory capital

Amt. in Crores

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Paid up share capital and reserves (net of deductions, if any)	98.49	90.98
ii)	Other Tier 1 capital	4.73	6.84
iii)	Tier 1 capital (i + ii)	103.22	97.82
iv)	Tier 2 capital	15.76	17.17
v)	Total capital (Tier 1+Tier 2)	118.98	114.99
vi)	Total Risk Weighted Assets (RWAs)	401.86	383.66
vii)	Paid-up share capital and reserves as percentage of RWAs	24.51%	23.71%
viii)	Tier 1 Ratio (Tier 1 capital as a percentage of RWAs)	25.69%	25.50%
ix)	Tier 2 Ratio (Tier 2 capital as a percentage of RWAs)	3.92%	4.48%
x)	Capital to Risk Weighted Assets Ratio (CRAR)(Total Capital as a percentage of RWAs)	29.61%	29.97%
xi)	Amount of paid-up equity capital raised during the year	---	0.12

2. Asset Liability Management:

Maturity Pattern of Certain Items of Assets and Liabilities:

i) As on 31.03.2025

Amt. in Crores

	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 28 days	29 days to 3 months	Over 3 months & upto 6 months	Over 6 months & upto 1 year	Over 1 year & upto 3 years	Over 3 years & upto 5 years	Over 5 years	Total
Deposits	11.89	3.23	33.82	6.89	77.23	78.27	166.15	356.21	1.50	0.95	736.14
Advances	140.14	0.35	0.44	0.56	33.23	34.27	36.64	55.90	32.52	40.85	374.90
Investments			7.01	5.84	39.90	45.14	76.16	105.30	95.37	109.15	483.87
Borrowings	NIL										
Foreign Currency Assets	NIL										
Foreign Currency Liabilities	NIL										



ii) As on 31.03.2024

Amt. in Crores

	Day 1	2 to 7 days	8 to 14 days	15 to 28 days	29 days to 3 months	Over 3 months & upto 6 months	Over 6 months & upto 1 year	Over 1 year & upto 3 years	Over 3 years & upto 5 years	Over 5 years	Total
Deposits	15.51	4.53	37.01	11.67	52.43	89.85	160.96	368.06	2.46	2.00	744.48
Advances	95.19	3.18	0.46	11.63	31.03	35.99	39.52	60.84	38.48	57.72	374.04
Investments					25.48	42.24	64.44	105.11	92.61	143.38	473.26
Borrowings	NIL										
Foreign Currency Assets	NIL										
Foreign Currency Liabilities	NIL										

3. Investments

a) Composition of Investment portfolio

i) As at 31.03.25

Amt. in Crores

	Investment in India							Investment outside India				Total Investments
	Government securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investment in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investment outside India	
Held to Maturity												
Gross	174.80	0	0	0	0	142.30	317.11	0	0	0	0	317.11
Less: Provision for non-performing investments (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	174.80	0	0	0	0	142.30	317.11	0	0	0	0	317.11
Less : Amortisation	2.48	0	0	0	0	0	2.48	0	0	0	0	2.48
Net	172.32	0	0	0	0	142.30	314.62	0	0	0	0	314.62
Available for Sale												
Gross	105.57	0	16.48	1.00	0	31.76	154.80	0	0	0	0	154.80
Less: Provision for depreciation and NPI	1.17	0	13.47	0.00	0	0.26	14.90	0	0	0	0	14.90
Net	104.40	0	3.01	1.00	0	31.50	139.90	0	0	0	0	139.90
Held for Trading												
Gross	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for depreciation and NPI	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Total Investments	280.37	0	16.48	1.00	0	174.07	471.91	0	0	0	0	471.91
Less: Provision for non-performing investments	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for depreciation and NPI	1.17	0	13.47	0	0	0.26	14.90	0	0	0	0	14.90
Less: Amortisation	2.48	0	0	0	0	0	2.48	0	0	0	0	2.48
Net	276.72	0	3.01	1.00	0	173.80	454.53	0	0	0	0	454.53

ii) As at 31.03.24

Amt. in Crores

	Investment in India							Investment outside India				Total Investments
	Government securities	Other Approved Securities	Shares	Debentures and Bonds	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investment in India	Government securities (including local authorities)	Subsidiaries and/or joint ventures	Others	Total Investment outside India	
Held to Maturity												
Gross	179.10	0	0	0	0	139.16	318.26	0	0	0	0	318.26
Less: Provision for non-performing investments (NPI)	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	179.10	0	0	0	0	139.16	318.26	0	0	0	0	318.26
Less : Amortisation	2.13	0	0	0	0	0	2.13	0	0	0	0	2.13
Net	176.97	0	0	0	0	139.16	316.13	0	0	0	0	316.13
Available for Sale												
Gross	101.39	0	16.48	1.00	0	38.26	157.13	0	0	0	0	157.13
Less: Provision for depreciation and NPI	1.17	0	13.50	0	0	0.23	14.90	0	0	0	0	14.90
Net	100.22	0	2.98	1.00	0	38.03	142.23	0	0	0	0	142.23
Held for Trading												
Gross	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for depreciation and NPI	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Net	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Total Investments	280.49	0	16.48	1.00	0	177.42	475.39	0	0	0	0	475.39
Less: Provision for non-performing investments	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
Less: Provision for depreciation and NPI	1.17	0	13.50	0	0	0.23	14.90	0	0	0	0	14.90
Less: Amortisation	2.13	0	0	0	0	0	2.13	0	0	0	0	2.13
Net	277.19	0	2.98	1.00	0	177.19	458.36	0	0	0	0	458.36

b) Movement of provision for depreciation and Investment Fluctuation Reserve

Amt. in Crores

Particulars	Current year	Previous year
1) Movement of provisions held towards depreciation on investments		
a) Opening balance	1.17	1.17
b) Add: Provisions made during the year	0.00	0.00
c) Less: Write off / write back of excess provisions during the year	0.00	0.00
d) Closing balance	1.17	1.17
ii) Movement of Investment Fluctuation Reserve		
a) Opening balance	13.34	11.68
b) Add: Amount transferred during the year	1.00	1.72
c) Less: Drawdown	0.00	0.06
d) Closing balance	14.34	13.34
iii) Closing balance in IFR as a percentage of closing balance of investments in AFS and HFT/Current category	8.35%	8.49%



c) Sale and transfers to/from HTM category :-

Where the value of sales and transfers of securities to/from HTM category exceeds 5 per cent of the book value of investments held in HTM category at the beginning of the year, banks shall disclose the market value of the investments held in the HTM category. The excess of book value over market value for which provision is not made shall also be disclosed. The 5 per cent threshold referred to above shall exclude:

- The one-time transfer of securities to/from HTM category with the approval of Board of Directors undertaken by banks at the beginning of the accounting year.
- Direct sales from HTM for bringing down SLR holdings in HTM category consequent to a downward revision in SLR requirements by RBI.
- Sales to the Reserve Bank of India under liquidity management operations of RBI like Open Market Operations (OMO) and the Government Securities Acquisition Programme (GSAP).

d) Non-SLR Investment Portfolio

I) Non-Performing Non-SLR Investments:

Amt. in Crores

Particulars	Current Year (2024-25)	Previous Year (2023-24)
Opening balance	13.73	13.73
Additions during the year since 1st April	0.00	0.00
Reductions during the above period	0.00	0.00
Closing balance	13.73	13.73
Total provisions held	13.73	13.73

II) Issuer Composition of Non - SLR Investments :

Amt. in Crores

Issuer	Amount		Extent of Private Placement		Extent of 'Below Investment Grade' Securities		Extent of 'Unrated' Securities		Extent of 'Unlisted' Securities	
(1)	(2)		(3)		(4)		(5)		(6)	
	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year
PSUs	1.00	1.00	1.00	1.00						
FIs										
Banks										
Private Corporates										
Subsidiaries/Joint Ventures										
Others (LF + Shares + MF)	48.24	54.74			0.26	0.23				
Provision held towards depreciation	13.73	13.73								
Total	35.51	42.01	1.00	1.00	0.26	0.23				



e) **Repo transactions (In face value terms):** The Bank has not undertaken any Repo Transactions during previous year and current year

4. Asset Quality:

a) Classification of advances and provisions held:

i) As on 31.03.2025:

Amt. in Crores

	Standard		Non-Performing								Total	
	Total Standard Advances		Sub-Standard		Doubtful		Loss		Total Non Performing Advances			
	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year	Previous year	Current year
Gross Standard Advances and NPAs												
Opening Balance	348.28	364.12	1.71	2.53	5.71	5.57	2.07	1.82	9.49	9.92	357.77	374.04
Closing balance	364.12	368.21	2.53	0.20	5.57	4.74	1.82	1.74	9.92	6.68	374.04	374.89
*Reductions in Gross NPAs due to:												
i) Upgradation												
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)												
iii) Technical/ Prudential16 Write-offs												
iv) Write-offs other than those under (iii) above												
Provisions (excluding Floating Provisions)												
Opening balance of provisions held	1.33	1.38	0.17	0.25	4.36	4.23	2.07	1.82	6.61	6.31	7.93	7.68
Add: Fresh provisions made during the year												
Less: Excess provision reversed/ Write-off loans												
Closing balance of provisions held	1.38	1.43	0.25	0.02	4.23	3.99	1.82	1.74	6.31	5.75	7.68	7.18
Net NPAs												
Opening Balance												
Add: Fresh additions during the year												
Less: Reductions during the year												
Closing Balance												



b) Sector - wise Advances and Gross NPAs :

Sector-wise Advances and Gross NPAS as on 31.03.2025

Amt. in Crores

Sr. No.	Sector	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
i)	Priority Sector						
a)	Agriculture and allied activities	2.69	1.63	60.59	1.16	0.00	0.00
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	79.89	0.78	0.98	72.97	0.78	1.07
c)	Services	75.12	1.50	2.00	64.33	3.95	6.14
d)	Personal loans	63.83	0.15	0.23	50.67	0.14	0.28
	Sub-total (i)	221.53	4.06	1.83	189.13	4.87	2.57
ii)	Non-priority Sector						
a)	Agriculture and allied activities						
b)	Industry	0.88	0.01	1.14	2.29	1.67	72.93
c)	Services	67.00	0.97	1.45	90.02	0.82	0.91
d)	Personal loans	85.48	1.64	1.92	92.60	2.56	2.76
	Sub-total (ii)	153.36	2.62	1.71	184.91	5.05	2.73
	Total (i + ii)	374.89	6.68	1.78	374.04	9.92	2.65



c) Overseas Assets, NPAs and revenue:

Bank does not have overseas assets, NPA and Revenue during previous year and current year.

d) Details of accounts subjected to restructuring (Other than COVID - 19 Restructuring):

Amt. in Crores

		Agriculture and allied activities		Corporates (excluding MSME)		Micro, Small and Medium Enterprises (MSME)		Retail (excluding agriculture and MSME)		Total	
		Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year	Current Year	Previous Year
Standard	Number of borrowers	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Gross Amount (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Provision held (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Sub-Standard	Number of borrowers	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Gross Amount (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Provision held (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Doubtful	Number of borrowers	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Gross Amount (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Provision held (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Total	Number of borrowers	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Gross Amount (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Provision held (₹ crore)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00

e) Disclosure of transfer of loan exposure:

Details of stressed loan (NPA) transferred during the year: NIL

f) Fraud accounts:

Amt. in Crores

	Current year 2024 - 25	Previous year 2023 - 24
Number of frauds reported	1	---
Amount involved in fraud(₹ crore)	0.16	---
Amount of provision made for such frauds(₹ crore)	—	---
Amount of Unamortised provision debited from 'other reserves' as at the end of the year.(₹crore)	—	---



g) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress

i) Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress

(March,2025)

Amt. in Crores

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan– Position as at the end of the previous half-year A) (Sept.,2024)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the end of this half-year (March,2025)
Personal Loans	0.10	0.00	0.00	0.04	0.06
Corporate persons*	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Others	11.18	0.00	0.00	1.10	10.72
Total	11.28	0.00	0.00	1.14	10.78

* As defined in section 3(7) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016.

ii) For the half year ended Sept, 2024

Amt. in Crores

Type of borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan– Position as at the end of the previous half-year A) (March,2024)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half- year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan – Position as at the end of this half-year (Sept.,2024)
Personal Loans	0.16	0.01	0.00	0.05	0.10
Corporate persons	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Of which MSMEs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Others	12.93	0.70	0.00	1.05	11.18
Total	13.09	0.71	0.00	1.10	11.28



5. Exposures

a) Exposure to real estate Sector

Amt. in Crores

Category	Current year 2024-25	Previous year 2023-24
i) Direct exposure	101.95	88.24
a) Residential Mortgages – Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	74.78	63.54
b) Commercial Real Estate – Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	27.17	24.70
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures		
i. Residential		
ii. Commercial Real Estate		
ii) Indirect Exposure		
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.		
Total Exposure to Real Estate Sector	101.95	88.24

b) Exposure to Capital Market - Nil (Previous year - Nil)

c) Risk category - wise country exposure:

Bank has no exposure to country risk in both the current and previous year.

a) Unsecured Advances:

Amt. in Crores

Particulars	Current year 2024-25	Previous Year 2023-24
Total unsecured advances of the bank	3.35	4.75
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	0.00	0.00
Estimated value of such intangible securities	0.00	0.00

6. Concentration of deposits, advances, exposures and NPAs:

a) Concentration of Deposits:

Amt. in Crores

Particulars	Current Year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	74.38	85.87
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	10.10%	11.53%



b) Concentration of Advances:

Amt. in Crores

Particulars	Current Year	Previous Year
Total advances to the twenty largest borrowers	93.40	100.53
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	24.91%	26.88%

c) Concentration of Exposures:

Amt. in Crores

Particulars	Current Year	Previous Year
Total exposure to the twenty largest borrowers/customers	92.76	100.65
Percentage of exposures to the twenty largest borrowers/customers to the total exposure of the bank on borrowers/customers	23.86%	26.05%

d) Concentration of NPAs:

Amt. in Crores

Particulars	Current Year	Previous Year
Total Exposure to the top twenty NPA accounts	4.81	7.52
Percentage of exposures of the twenty largest NPA exposure to total Gross NPAs	72.00%	75.81%

7. Derivatives :

Bank does not have transaction in derivatives in the current and previous financial years.

8. Disclosure of Complaints:

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Ombudsman

	Particulars	Previous year	Current year
	Complaints received by the bank from its customers		
1.	Number of complaints pending at beginning of the year	0	0
2.	Number of complaints received during the year	1	0
3.	Number of complaints disposed during the year	1	0
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	0	0
4.	Number of complaints pending at the end of the year	0	0
	Maintainable complaints received by the bank from OBOs		
5.	Number of maintainable complaints received by the bank from OBOs	0	0
5.1	Of 5,number of complaints resolved in favour of the bank by Bo's	0	0
5.2	Of 5,number of complaints resolved through conciliation /mediation/advisories issued by Bo's	0	0
5.3	Of 5,number of complaints resolved after passing of Awards by Bo's against the bank	0	0
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	0	0

Note: Maintainable complaints refer to complaints on the grounds specifically mentioned in BO Scheme 2006 and covered within the ambit of the Scheme.



b) Top five grounds of complaints received by the bank from customers:

Grounds of complaints (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	%increase/decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30days
1	2	3	4	5	6
Current Year F.Y. 2024-25					
Ground-1					
Ground-2					
Ground-3					
Ground-4					
Ground-5					
Others	0	1		0	0
Total	0	1		0	0
Previous Year F.Y. 2023-24					
Ground-1					
Ground-2					
Ground-3					
Ground-4					
Ground-5					
Others	0	0		0	0
Total	0	0		0	0

9. Disclosure of penalties: NIL during FY 2024-2025

10. Other Disclosures:

a) Business ratios:

Particulars	Current Year	Previous Year
i) Interest Income as a percentage to Working Funds	6.93%	6.86%
ii) Non interest income as a percentage to Working Funds	0.50%	0.78%
iii) Cost of Deposits	5.02%	4.83%
iv) Net Interest Margin	3.19%	3.06%
v) Operating Profit as a percentage to Working Funds	1.07%	1.55%
vi) Return on Assets	0.78%	0.98%
vii) Business (deposits plus advances) per employee(in ₹ crore)	7.12	6.90
viii) Profit per employee(in ₹ crore)	0.05	0.06

b) Bancassurance business:

The following table sets forth, for the periods indicated, the break-up of income derived from insurance business:

(Amt. in Lakh)

Particulars	F.Y. 2024-25	F.Y. 2023-24
Commission from selling of Non-Life Insurance policies	3.77	3.56
Commission from selling of Life Insurance policies	0.36	0.83
Total	4.13	4.39



c) **Marketing and distribution** :Bank has not undertaken any Marketing and distribution function in both the current and previous year

d) Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs)

The amount of PSLCs (category-wise) sold and purchased during the F.Y.2024-25 as disclosed.

Amt. in Crores

Particulars	Current Year (2024-25)		Previous Year (2023-24)	
	Amount Purchased(a)	Amount Sold (b)	Amount Purchased(a)	Amount Sold (b)
Purchased PSL Certificate General for shortfall of Priority Sector & Weaker Section Category	175.00	0.00	100.0	0.00

e) **Provisions and Contingencies:**

Amt. in Crores

Provision debited to Profit and Loss Account	Current Year	Previous Year
i) Provisions for NPI	0.00	0.00
ii) Provision towards NPA	0.91	1.09
iii) Provision made towards Income tax	2.70	2.81
iv) Other Provisions and Contingencies (with details)	1.25	1.30

f) **Payment of DICGC Insurance Premium:**

Amt. in Crores

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Payment of DICGC Insurance Premium	0.97	0.99
ii)	Arrears in payment of DICGC premium	0.00	0.00

g) **Disclosure of facilities granted to directors and their relatives:**

Amt. in Crores

Sr No	Particulars	F.Y. 2024-25	F.Y. 2023-24
1	Fund Based	0.01	0.04
	Outstanding at the beginning of the year	0.04	1.27
	Additions during the year	0.02	0.07
	Recovery during the year	0.05	1.30
	Outstanding at the end of the year	0.01	0.04
2	Non-Fund Based (Guarantees, L/Cs, etc.)	0.00	0.00

16. Previous Year figures:

Figures for previous year have been regrouped and reclassified wherever necessary to make them comparable with the current year.

FOR IDENTIFICATION

IN TERMS OF OUR SEPARATE REPORT

For H. M. GOSHER & CO.

Chartered Accountants

Firm Regn. No.103344W

CA. SWATI MOTA

Member No.F/112087

AGM

CEO

Director

Vice Chairman

Chairman

Date : 23.06.2025

Place : Mumbai



VI. Cash Flow statement for the year ended 31st March, 2025 (as per AS 3)

(Amount in crores)

Sr. No.	Particulars	31.03.2025	31.03.2025
A	Cash Flow from Operating Activities		
	Net Profit after Tax and Appropriation		7.13
	Add :		
	Provisions -Amortisation of Investment	0.53	
	- BDDR	0.91	
	- Ex-gratia	0.67	
	Provision for taxation	2.70	
	Provision for STD Asset	0.05	
	Depreciation and Repairs	0.94	
	Deferred Tax Liability	-0.03	
	Loss on Sale of Asset	0.03	
	Loss on Sale of Investment	0.00	
		5.80	
	Less :		
	Capital Gain on Investment	2.33	
	Profit on Sale of Investment	0.00	
	Dividend on Shares	0.13	
	Profit on Sale of Assets	0.02	
		2.48	3.32
	Adjustment for Current Assets & Liabilities :		
	Add :		
	Increase in Interest payable	8.79	
	Income tax Refund	0.44	
	Exgratia	0.67	
	Decrease in Interest Receivable	0.00	
	Decrease in Investments	0.00	
	Decrease in Branch Adjustment Debit Balance	0.23	
		10.13	
	Less :		
	Increase in Other Assets	0.48	
	Increase in Interest receivable	0.43	
	Increase in Investment	10.61	
	Decrease in Other Liabilities	0.21	
	Decrease in Interest payable	0.00	
	Decrease in Deposit	8.35	
	Increase in Branch Adjustment Debit Balance	0.00	
	Increase in Advances	0.86	
	Decrease in Branch Adjustment Credit Balance	0.44	
	Income Tax Paid	2.70	
		24.08	-13.95
	Cash generated from operating activities		-3.50
B	Cash Flow from Investing Activities		
	Add		
	Sale of Fixed Asset	0.52	
	Less		
	Purchase of Fixed Asset	1.03	
C.	Cash Flow from Financing Activities		
	Share Capital Issued	0.36	
	Increase in Reserve Fund	0.07	
		0.43	
	Less Dividend Paid	2.12	
	Shares refunded	0.42	
	Utilisation of Charity/Member's Welfare/Education Fund	0.20	
		2.74	-2.31
	Net Increase / Decrease in Cash and Cash Equivalent		-6.32
D	Cash and Cash Equivalent at the beginning of the year		49.58
E	Cash and Cash Equivalent at the end of the year		43.26

Note: Cash Balance & Bank Balance as per Balance Sheet -->> Rs. 43.26Cr.
Subject to our Statutory Audit Report of even date

For H. M. GOSHER & CO.
Chartered Accountants

FOR & ON BEHALF OF
VASAI JANATA SAHAKARI BANK LTD., VASAI

CA. SWATI MOTA

Partner

Membership.No.F/112087

Firm Regn. No.103344W

AGM

CEO

Place : Mumbai

Date : 23/06/2025

Director

Vice Chairman

Chairman



INDEPENDENT AUDITOR'S REPORT

To,

The Members,
The Vasai Janata Sahakari Bank Ltd.,
Vasai.

Report on the audit of Financial Statements

Qualified Opinion

1. We have audited the accompanying financial statements of The Vasai Janata Sahakari Bank Ltd. ('the Bank') as at 31st March 2025, which comprise the Balance Sheet as at 31st March 2025, the Profit and Loss Account and the cash flow statement for the year then ended and a summary of significant accounting policies and other explanatory information, the returns of the Head Office, its departments and 13 branches audited by us are consolidated in these financial statements.

In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, except for the possible effects of the matters described in the Basis for Qualified Opinion paragraph, the aforesaid financial statements, together with the Notes thereon, read with our comments and observations, contained in audit memorandum in Part A, B, C, Form 1 and 7 attached herewith give the information required by the Banking Regulation Act, 1949 (As applicable to co-operative societies) as amended by the Banking Regulations (Amendment) Act 2020, the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 and the guidelines issued by Reserve Bank of India and the Registrar of Co-operative Societies, Maharashtra, in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:

- (a) In the case of the Balance Sheet, of state of affairs of the Bank as at 31st March, 2025;
- (b) In the case of the statement of Profit and Loss, the profit for the year ended on that date.
- (c) In the case of the Cash Flow Statement, the cash flows for the year ended on that date.

Basis for Qualified Opinion

- (i) We draw attention to Note 14(i) and (ii) to the financial statements regarding non reconciled inter-office accounts and other various outstanding accounts as at March 31, 2025. The impact, if any, of such non reconciled balances on the financial statements is presently not ascertainable.

The impact of the above on the CRAR, Net Worth and other ratios of the bank is not ascertainable.

We conducted our audit in accordance with the Standards on Auditing ("SAs") issued by the Institute of Chartered Accountants of India ("ICAI"). Our responsibilities under those SAs are further described in the "Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements" section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by the ICAI together with the ethical requirements that are relevant to our audit of the financial statements under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and the Rules made there under and the Banking Regulation Act, 1949 (As applicable to Co-operative Societies) as amended by the Banking Regulation (Amendment) Act, 2020 and the guidelines issued by the Reserve Bank of India, and we have fulfilled our other ethical responsibilities in accordance with these requirements and the Code of Ethics issued by the ICAI. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our qualified opinion.

Information Other than the Financial Statements and Auditor's Report thereon

2. The Bank's Management and Board of Directors are responsible for the preparation of other information. The other information comprises the information included in the Bank's Annual Report including other explanatory information but does not include Financial Statements and our auditors' report thereon. The Annual report is expected to be made available to us after the date of this auditor's report.

Our qualified opinion on the Financial Statements does not cover the other information and we do not express



any form of assurance conclusion thereon.

In connection with our Audit of the Financial Statements, our responsibility is to read the other information and, in doing so, consider whether the other information is materially inconsistent with the Financial Statements, or our knowledge obtained in the audit or otherwise appears to be materially misstated.

When we read the Annual Report including other explanatory information, if based on the work we have performed, we conclude that there is material misstatement therein, we are required to communicate the matter to those charged with governance and the members in the Annual General Meeting.

Responsibilities of Management and those charged with Governance for the Financial Statements

3. The Bank's management and Board of Directors are responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position, the financial performance and the Cash flows of the Bank in accordance with the Banking Regulation Act, 1949 (As applicable to Co-operative Societies) as amended by the Banking Regulation (Amendment) Act 2020, the guidelines issued by the Reserve Bank of India, the Registrar of Cooperative Societies, Maharashtra, The Maharashtra Co-operative Societies Act, 1960, and the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 (as applicable) and generally accepted accounting principles in India so far as applicable to the Bank. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Act for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and other irregularities; selection and application of appropriate accounting policies; making judgements and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, the management and Board of Directors are responsible for assessing the Bank's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless the management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so. The Board of Directors are also responsible for overseeing the Bank's financial reporting process.

Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

4. Our objectives are to obtain reasonable assurance about whether the financial statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that includes our opinion. Reasonable assurance is a high level of assurance but is not a guarantee that an audit conducted in accordance with the SAs will always detect a material misstatement when it exists. Misstatements can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these financial statements.

As part of an audit in accordance with the SAs, we exercise professional judgement and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- i. Identify and assess the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error, design and perform audit procedures responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher than for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- ii. Obtain an understanding of internal controls relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances.
- iii. Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosures made by management.
- iv. Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and based on the audit evidence obtained, whether a material uncertainty exists related to events or conditions that



may cast significant doubt on the ability of the Bank to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the financial statements or, if such disclosures are inadequate, to modify our opinion. Our conclusions are based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Bank to cease to continue as a going concern.

- v. Evaluate the overall presentation, structure and content of the financial statements, including the disclosures, and whether the financial statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.

We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significant audit findings, including any significant deficiencies in internal control that we identify during our audit.

We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationships and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

Report on Other Legal & Regulatory Requirements

5. The Balance sheet and the Profit and Loss Account have been drawn up in Form 'A' and Form 'B' respectively of the Third Schedule to the Banking Regulation Act, 1949 (As applicable to Co-operative Societies) as amended by the Banking Regulation (Amendment) Act, 2020, we report that:
 - a. We have obtained all the information and explanations, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory;
 - b. In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as it appears from our examination of those books and proper returns adequate for the purposes of our audit have been received from the branches/offices;
 - c. The transactions of the Bank which have come to our notice are within the powers of the Bank;
 - d. The Balance Sheet, the statement of Profit and Loss and the Cash flow statement dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns;
 - e. The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by accounting principles generally accepted in India so far as applicable to the Bank.
6. As per the information and explanations given to us and based on our examination of the books of account and other records, we have not come across any material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of Maharashtra Co-operative Societies Rules 1961.
7. We further report that for the year under audit, the Bank has been awarded "A" classification.

For M/s. H M GOSHER & Co.

Chartered Accountants

Firm Registration No: 103344W

CA Swati S. Mota

Partner

Membership No: F/112087

UDIN : 25112087BMLGDI 9470

Place: Mumbai

Date: 23.06.25



वसई जनता सहकारी बँक लि., वसई- आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठीचे अंदाजपत्रक

अ) सांपत्तिक स्थिती विषयक अंदाजपत्रक

(रक्कम रुपये लाखात)

अ. क्र.	तपशील	२०२४-२०२५		२०२५-२०२६ अंदाज
		अंदाज	वास्तव	
१	भाग भांडवल	१,६००.००	१,४७८.३२	१,५५०.००
२	गंगाजळी व इतर निधी	१५,७००.००	१४,८८४.७६	१५,५००.००
३	ठेवी	८२,०००.००	७३,६१४.४२	८०,५००.००
४	कर्जे	४३,३००.००	३७,४८९.५६	५३,१००.००
५	गुंतवणूक	५०,५००.००	४६,६९२.८४	४५,०००.००
६	खेळते भांडवल	१,००,००१.००	९१,९६७.६३	९७,५००.००

ब) उत्पन्न विषयक अंदाजपत्रक

(रक्कम रुपये लाखात)

अ. क्र.	खर्च तपशील	२०२४-२०२५		अ. क्र.	२०२५-२०२६ अंदाज	२०२४-२०२५		२०२५-२०२६ अंदाज
		अंदाज	वास्तव			अंदाज	वास्तव	
१	ठेवीवरील व कर्जावरील व्याज	३,९६०.००	३,६५८.०२	१	३,७००.००	३,७००.००	३,२६९.११	३,८५०.००
२	पगार व भत्ते	१,०७५.००	१,२३५.८२		१,२७२.००	१,२३०.००	३,१०३.११	२,९००.००
३	संचालक भत्ते	३.५०	३.३५		४.००	६००.००	४५८.१८	५००.००
४	भाडे, वीज, विमा, कर, इ.	३२५.००	२८९.३५		३०५.००			
५	कायदेविषयक सल्लागार शुल्क	१४.००	१०.१२		१५.००			
६	टपाल, तार व दूरध्वनी खर्च	२८.५०	२८.४६		३८.००			
७	लेखा परिक्षण शुल्क	४०.००	३४.८९		३२.८८			
८	घसारा व दुरुस्ती खर्च	२५०.००	१९६.९३		२२५.००			
९	स्टेशनरी व जाहिरात खर्च	३०.००	२४.५०		३०.००			
१०	इतर खर्च	११०.००	१४९.७७		१६२.६०			
११	तत्तुदी	२०२.००	२१६.१६		२३०.००			
१२	आयकर	३७५.००	२७०.००		३१०.००			
१३	नफा	१,११७.००	७१३.०३		९२५.५२			
	एकूण	७,५३०.००	६,८३०.४०		७,२५०.००		६,८३०.४०	७,२५०.००

वसई जनता सहकारी बँक लि., वसई.
बँकेच्या पंचवार्षिक प्रगतीचा आढावा

(रक्कम रुपये लाखात)

अ. क्र.	खाते तपशील	२०२०-२०२१	२०२१-२०२२	२०२२-२०२३	२०२३-२०२४	२०२४-२०२५	अहवाल सालात झालेली शेकडा वाढ/घट
१.	सभासद संख्या	२०९०९	२०९४२	२१०६८	२१२३१	२१५१३	१.३३
२.	भाग भांडवल	१४८५.७०	१४५३.६१	१४७१.२१	१४८३.६०	१४७८.३२	(०.३६)
३.	वैधानिक राखीव निधी	५३६१.८४	५४९६.७३	५६३६.१३	५९६०.३०	६२६५.५२	५.१२
४.	इतर निधी	६९९९.८०	७४५३.३६	७८४१.०६	८१४९.७७	८६१९.२४	५.७६
५.	ठेवी	७२५४६.९८	७६१११.५२	७३२९०.१८	७४४४९.०५	७३६१४.४२	(१.१२)
६.	एकूण गुंतवणूक	४५५७१.६४	४८१८४.६८	४८०७७.२८	४७३२६.१२	४६६९२.८४	(१.३४)
७.	कर्जे	३६५१६.९१	३२८७२.७५	३५७७७.२०	३७४०३.८६	३७४८९.५६	०.२३
८.	थकबाकी शेकडा प्रमाण	२.७६	३.७५	२.२४	२.४०	१.७६	(२६.६७)
९.	अग्रक्रम क्षेत्रास दिलेली कर्जे	२२३७६.८६	१७४३१.९७	१७९६४.०४	१८९१२.७३	२२१५३.७३	१७.१४
१०.	दुर्बल घटकांस दिलेली कर्जे	४१९०.७७	३५८९.६७	३३८२.७६	२८६७.५६	४५५०.१४	५८.६८
११.	खेळते भांडवल	८७४५६.६१	९१६३६.०८	८९,७३५.१३	९१,३६८.७४	९१,९६७.६३	०.६६
१२.	एकूण उत्पन्न	७७११.१३	७१५०.०९	६६२९.९३	६९७८.७२	६८३०.४०	(२.१३)
१३.	कर्मचारी खर्च	११०१.५६	११३२.३६	१०७३.४०	१२५५.४४	१२३५.८२	(१.५६)
१४.	निव्वळ नफा	५१६.०६	५०६.४७	५८४.२३	८९६.८०	७१३.०३	(२०.४९)
१५.	लाभांश	१५%	१४%	१४%	१४%	१४% सुचित	—
१६.	लेखा परीक्षण वर्ग	अ	अ	अ	अ	अ	—



VASAI JANATA SAHAKARI BANK LTD., VASAI
PROPOSED AMENDMENT TO BYE-LAWS

Sr. No.	By-Law No.	Exact Wording of Existing Bye-Laws	Exact Wording of Existing Bye-Laws After Ammendment	Reason for Amendment
1.	8.	The authorized share capital of the Bank is Rs.2000 lakhs, divided into 2,00,000 Shares of Rs.1000/- each	The authorized share capital of the Bank is Rs. 20,00,00,000 divided into 11,00,000 shares of Rs.10/- each and 39,60,000 shares of Rs.25/- each and 90,000 shares of Rs.1000/- each	The authorized share capital of bank is Rs. 20,00,00,000 which consists of three different face values per share.
2.	55	<p>Linking of Share holding with loan limits:</p> <p>The shareholding of a member in the Bank shall be in the following proportion to his borrowings.</p> <p>a. 5% of the borrowings if such borrowings are on unsecured basis.</p> <p>b. 2.5% of borrowings in case of secured borrowings.</p> <p>c. 2.5% of the borrowings in case of small scale industrial units, of which 1% to be collected initially and the balance 1.5% to be collected in the course of next 2 years.</p> <p>Provided that no member shall hold more than 1/5th of the total share capital of the Bank.</p> <p>Provided further that any change in the percentage of the shares linking by the Reserve Bank of India shall be binding on the borrower.</p> <p>Provided further that if the capital adequacy ratio of the bank is more than 12% then the bank shall change the share linking percentage as per guidelines of Reserve Bank of India in case of secured loans.</p>	<p>Linking of Share holding with loan limits:</p> <p>The shareholding of a member in the Bank shall be in the following proportion to borrowings.</p> <p>a. 5% of the borrowings if such borrowings are on unsecured basis.</p> <p>b. 2.5% of borrowings in case of secured borrowings.</p> <p>c. 2.5% of the borrowings in case of small scale industrial units, of which 1% to be collected initially and the balance 1.5% to be collected in the course of next 2 years.</p> <p>Provided that no member shall hold more than 1/5th of the total share capital of the Bank.</p> <p>Provided further that any change in the percentage of the shares linking by the Reserve Bank of India shall be binding on the borrower.</p> <p>Provided further that if the capital adequacy ratio of the bank is more than 12% then the bank shall change the share linking percentage as per guidelines of Reserve Bank of India in case of secured and unsecured loans.</p>	To follow RBI guidelines.



बँकेच्या अल्प व्याजदराच्या कर्ज योजना व सुविधा



सोने तारण कर्ज योजना



दुकान, ऑफिस आणि गाळा
खरेदी कर्ज योजना



मॉर्गेज कर्ज योजना



व्यावसायिक कर्ज योजना



जनता इंडस्ट्रियल कर्ज योजना



शैक्षणिक कर्ज योजना



खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल)
कर्ज योजना



वाहन खरेदी कर्ज योजना



निवारा / गृह कर्ज योजना



जनता रवि तेज (सोलार) कर्ज योजना




वैयक्तिक (पर्सनल) कर्ज योजना



मोबाईल बँकिंग सुविधा



QR Code सुविधा



Contactless रुपे डेबीट कार्ड



बँकेच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रबोधन करताना बँकेचे अध्यक्ष महेश देसाई व उपस्थित सन्माननीय संचालक.



बँकेच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेला बँकेचा सन्माननीय सभासदवर्ग.



बँकेच्या नायगांव (पूर्व) शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे व संचालक



बँकेच्या कॉन्टॅक्टलेस कार्डचे विमोचन करताना बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्माननीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी.



बँकेच्या ५२ वा वर्धापन दिन व गुणगौरव कार्यक्रमात सभासदांच्या यशस्वी पाल्यांचे कौतुक करताना लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील, प्रमुख पाहुणे तरुण भारत संपादक किरण शेलार, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सन्माननीय संचालक.



बँकेच्या ५२ वा वर्धापन दिन व गुणगौरव कार्यक्रमात सभासदांच्या यशस्वी पाल्यांचे कौतुक करताना बँकेचे संचालक हेमंतकुमार वझे.



बँकेच्या ५२ वा वर्धापन दिन व गुणगौरव कार्यक्रमात सभासदांच्या यशस्वी पाल्यांचे कौतुक करताना बँकेचे संचालक संजय देशमुख.



बँकेच्या ५२ वा वर्धापन दिन व गुणगौरव कार्यक्रमात सभासदांच्या यशस्वी पाल्यांचे कौतुक करताना बँकेचे संचालक अॅड. तन्मय नेरकर.



बँकेच्या ५२ वा वर्धापन दिन व गुणगौरव कार्यक्रमात सभासदांच्या यशस्वी पाल्यांचे कौतुक करताना बँकेचे संचालक मकरंद सावे.



बँकेने बोर्डसर येथे आयोजित केलेल्या सभासद स्वास्थ्य चिकित्सा व सभासद प्रशिक्षण शिबिरास उपस्थित सभासद, बँकेचे संचालक विनोद पिंपळे, संचालक अरुण जैन व अधिकारी वर्ग.



बँकेने वसई रोड येथे आयोजित केलेल्या सभासद प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन समयी दीपप्रज्वलन करताना बँकेचे उपाध्यक्ष विवेक काणे, बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक संदेश जाधव, संचालिका मेघना कुलकर्णी, माजी नगरसेविका पुष्पा जाधव, अशोक मुळे, डॉ. शांभवी पंडित व प्रशिक्षक टी.के. पानसकर.



बँकेच्या धर्मादाय निधी वाटप समारंभाप्रसंगी डहाणूचे आमदार विनोद निकोले यांना बँकेचे स्मृतिचिन्ह प्रदान करताना बँकेचे अध्यक्ष महेश देसाई व संचालक संदेश जाधव सोबत प्रमुख पाहुणे डहाणू जनता बँकेचे अध्यक्ष मिहिर शहा.



सहकार महर्षी डॉमणिक घोन्सालवीस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२३-२४ बिशप थॉमस डिसोजा यांजकडून स्विकारताना बँकेचे अध्यक्ष महेश देसाई व उपाध्यक्ष विवेक काणे



यशवंत दामोदर मेस्त्री चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे यांना धर्मादाय निधीचा धनादेश प्रदान करताना बँकेचे संचालक प्रशांत ठाकूर व संचालिका मेघना कुलकर्णी.



सहकार महर्षी डॉमणिक घोन्सालवीस सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार २०२३-२४ समारंभात लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, बिशप थॉमस डिसोजा, बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सन्माननीय संचालक.



श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जव्हार यांना धर्मादाय निधीचा धनादेश प्रदान करताना बँकेचे संचालक संजय देशमुख व संचालक अरुण जैन.